Godrej Agrovet Ltd. Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079, India.

Tel.: +91-22-2518 8010/8020/8030

Fax: +91-22-2519 5124

Email: gavlho@godrejagrovet.com Website: www.godrejagrovet.com CIN: L15410MH1991PLC135359

Date: February 5, 2022

To,

BSE LimitedNational Stock Exchange of India LimitedP. J. Towers, Dalal Street, Fort,Exchange Plaza, Bandra Kurla Complex,Mumbai – 400 001.Bandra (East), Mumbai-400 051.

Ref.: BSE Scrip Code No. "540743" **Ref**: "GODREJAGRO"

<u>Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed e-copies of the newspaper publication of the unaudited Financial Results for Quarter and Nine Months period ended December 31, 2021 (approved by the Board of Directors at its meeting held on Friday, February 4, 2022, upon recommendation of the Audit Committee), published by the Company today i.e. on Saturday, February 5, 2022 in Financial Express and Business Standard (in English language) and Loksatta and Mumbai Lakshdeep (in Marathi language).

Kindly take the above on your records.

Thanking You.

For Godrej Agrovet Limited

Vivek Raizada Head – Legal and Company Secretary & Compliance Officer (ACS 11787)

Encl.:

- 1. Newspaper cutting of Business Standard and Financial Express (in English language)
- 2. Newspaper cutting of Mumbai Lakshadeep and Loksatta (in Marathi language)



CAD - 2888

ODISHA NEW OPPORTUNITIES

DATE: 31.01.2022 TENDER NOTICE NO. IFCAL/PROD/FPH/1461 TENDER NOTICE FOR ANNUAL CONTRACT IN RESPECT OF OPERATION & MAINTENANCE OF HCFC METAL **RECOVERY PLANT MRP-II**

Period of downloading of Tender Document: From 02.02.2022 to 22.02.2022

Last Date & Time of receipt of Tender: 25.02.2022 (4 P.M) For details please log on to any of our website : www.ifcal.nic.in or www.idcorissa.com

MANAGING DIRECTOR OIPR No - 04059/11/0057/21-22

"Form No. INC-25A"

Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs,

Western Region In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
In the matter of M/s. SWAN MILLS LIMITED having its registered office at 6, Feltham House, 2nd Floor, J N Heredia Marg, Ballard Estate, Mumbai -400 001

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 18th January, 2022 to enable the company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change, status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the concerned Regional Director, Western Region at 5th Floor, 100, Everest, Marine Drive Mumbai - 400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the

Registered Office: 6, Feltham House, 2nd Floor, J N Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 For SWAN MILLS LIMITED

Date: 05/02/2022 Place: Mumbai

PARESH VASANTLAL MERCHANT Directo DIN: 00660027

PSB भारतीय स्टेट बेंक State Bank of India RACPC Mumbai South, 1st F Dr. Ambedkar Road, Chinch 400033. Tel.: 23707510/15/16 RACPC Mumbai South, 1st Floor, Voltas House-A Dr. Ambedkar Road, Chinchpokali East, Mumbai

DEMAND NOTICE

notice is hereby given that the under mentioned Borrowers and Guarantors have defaulted in the repayment of principal and interest of the loan facilities obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Asset (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, the said Notice has been returned undelivered through the posta authorities as such borrowers are hereby informed by way of this public notice.

Name & Address of the Borrower / Guarantor	Description of the property mortgaged/ charged	Date of Notice Date of NPA	Amount Outstanding
Borrower: 1] Mr. Ramesh Narayan Pindam 2] Mrs. Sumalatha R. Pindam Room No. 102, Raghunath Apartment, Sec 19, GES Plot No. 376, Koparkhairane, Mumbai-400701. Guarantor: 3] Mr. Hemchandra P. Patil Plot No. 66, Sector 4A, Koparkhairane. 4] Mr. Chandrakant Gajanan Mhatre Flat No. 304, Tulsi Apartment, Plot No. 386, Sector 19, Koparkhairane	203, Mahadev Apartment, Plot No. 376, Sec 19, GES, Koparkhairane,	01.01.2022 19.01.2019	Rs. 6,37,880/- (Rs. Six Lakhs Thirty Seven Thousand Eight Hundred and Eighty only), as on 31.12.2021. with further interest, expenses and other charges etc., thereon.
Borrower: Mr. Aaron Abraham 1] 901, Rockview Apartments, Dockyard Road, Mazgaon, Mumbai-400026. 2] Row House No. 34, Vighnaharta Enclave, Shilochar Raichur, Sukhapur, New Panvel, Raigad-410206.	Row House No. 34, Vighnaharta Enclave, Survey No. 46, Hissa No. 5(1), Shilochar Raichur, Sukhapur, Tal. Panvel, Raigad.	25.05.2021	Rs. 5,11,349/- (Rs. Five Lakhs Eleven Thousand Three Hundred and Forty Nine only), as on 28.12.2021. with further interest, expenses and other charges etc., thereon.

nereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002.

Date: 04.02.2022 **Authorized Officer** Place: Mumbai For State Bank of India

EOI for Commercial Publicity Rights

Tender Notice No. COM/PUB/HWH/CABRD/OC/EOI/1Y/22 Expression of Interest (EOI) is invited by Divisional Railway Mahotsav Manager (C), Eastern Railway, Howrah for awarding contract of Commercial Publicity Rights at Cab Road (Old Complex of Howrah Station for a period of one year or till issue of RDN LOA by RAILTEL whichever is earlier, from the firm/agency having a) minimum experience of 02 (two) years in the field of Commercial Advertising which may even be outside the Railways and b) minimum yearly turnover equivalent to 50% of bid amount for one year. Name of work & location: Commercial Publicity Rights at Cab Road (Old Complex) of Howrah Station for a period of one year or till issue of RDN LOA by RAILTEL whichever is earlier. Estimated value for 1st year: To be quoted by the applicant (excluding GST). Earnest Money: Rs. 22,600/-Date and Time of Availability of EOI Document: 05.02.2022 to 17.02.2022 (upto 13.00 hrs.). Date & Time of Submission of Application: 07.02.2022 to 16.02.2022 (11.00 hrs. to 17.00 hrs.) & 17.02.2022 (11.00 hrs. to 14.00 hrs.). Date & Time of Opening of Application: 17.02.2022 at 14.30 hrs. Availability of EOI Document: www.er.indianrailways.gov.in Period of Contract: 01 year or til issue of RDN LOA by Railtel whichever is earlier. Validity of Offer 60 days. Application in sealed cover to be dropped within 14.00 hrs of 17.02.2022 in the office of Sr. Divisional Commercial Manager Eastern Railway, Howrah, Rail Yatri Niwas Building (4th Floor), Howrah Station, Howrah-711101.

Divisional Railway Manager (Comml.), Howrah EASTERN RAILWAY

Follow us at : @@EasternRailway P Eastern Railway Headquarter

DEMAND NOTICE

Jnder Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcemen of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3(1) of the Security Interes ent) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Hon Finance Ltd. (IFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within **60 days** from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of theborrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:

Name of the Borrower(s)/Guarantor (s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property)
Mr. Shirish Chandrakant Kamble, Mrs. Sujata Chandrakant Kamble (Prospect No IL10078578 & IL10007382)	02 Feb 2022 Prospect No. IL.10078578 Rs.1,08,479I- (Rupees One Lakh Eight Thousand Four Hundred Seventy Nine Only), Prospect No.IL.10007382 Rs.20,66,844I- (Rupees Twenty Lakh Sixty Six Thousand Eight Hundred Forty Four Only)	29.070 sq.mtrs. Carpet Area and 5.296 sq.mtrs. Terrace Area, on the 5th Floor, F-Wing, Golden Valley, Survey No 22/1/A, 22/3/B, Village Sonivali,
Mr. Mahadev Kashinath Kolekar, Mrs. Supriya Mahadev Kolekar (Prospect No 775639)	02 Feb 2022 Rs.41,64,088/- (Rupees Forty One Lakh Sixty Four Thousand Eight Eight Only)	All that piece and parcel of the property being : Flat No 1505, 15th Flr, Having Carpet Area Of 29.357 Sq. Mts., C Wing, Amar Harmony Gami Group, Plot No 22 Sector 4, Taloja, Navi Mumbai, Thane, 400703, Maharashtra, India.
Mr. Dhananjay Ashok Gunjal, Mrs. Reshma S Solat, Siddhivinayak Tours and Travels, Mr. Sujay Ashok Gunjal (Prospect No 782545)	02 Feb 2022 Rs.26,37,890/- (RupeesTwenty Six Lakh Thirty Seven Thousand Eight Hundred Ninety Only)	All that piece and parcel of the property being : Flat No.202, 2nd Floor, 680 Sq.Ft., Sai Suman Apartment Plot No.5 Tv Tower, Surya Nagar, Near Ambedkar Chowk, Katrap, Badlapur (E), Thane, 421503, Maharashtra, India.
Mr. Imtiyaz Alam Khan,	02 Feb 2022 Prospect No.	All that piece and parcel of the property

Mr. Irshad Alam Khan, 791626 Rs.25.20.453/- (Rupees being: Flat No.005, Admeasuring 42 Mrs. Nasim Bano Magboo Twenty Five Lakh Twenty Thousand Four Hundred Fifty (Prospect No 791626 & Three Only). Prospect No. 920919) 920919 Rs.7,30,658/- (Rupees Seven Lakh Thirty Thousand Six Also Known As Vill. Narangi, Tal. Vasai Hundred Fifty Eight Only)

02 Feb 2022

Mr. Tapas Krishnachandra Pal, Mrs. Arati Pal, Rs.31,86,200/-Maa Tara Imitation (Rupees Thirty One Lakh Eighty Six Thousand Two Hundred Only) (Prospect No 804031) 02 Feb 2022 Prospect No.876920 Mr. Viralkumar Ashokbhai Mr. Ashok Trikamlal Shah

Rs.16,27,500/- (Rupees Sixteen Lakh Twenty Seven Thousand Five Mahavir Steel, Only). Prospect Mr. Maulik A Shah No.803510 Rs.14,98,372/- (Rupees Fourteen Lakh Ninety Eight (Prospect No 876920 & Thousand Three Hundred Seventy at Vill. Bhayander, Tal. and Dist 803510) Mr. Sanjeev Kumar

Krishna Singh, Mrs. Pinki Kumari Singh,

Mr. Pranav Kumar Krishn

(Prospect No 912660) 02 Feb 2022 Rs.1,52,09,318/-(Rupees One Crore Fifty Two

Hundred Eighteen Only)

suring 900 sq.ft., super built up area or the ground floor Building No.6, in the society known as "Srushti Phase Co-op. Housing Society Ltd. Patlipada, Ghodbunder Road, Near Hiranandani Estate, bearing Surve No 168 Hissa No 1 & Survey No 170 8 Hissa No. 3 situated lying and being a Village Kolshet, Taluka and Distric Thane, 400607, Maharashtra, India 2) Flat No.6-B-4, Building No.6, "Sru Phase 4 Co-op. Housing Society Ltd. Patlinada Ghodhunder Road Nea Hiranandani Estate, admeas 69.70 sq. meters and terrace 11.6 sameters Sa Meters (750 sa ft & errace 125 sq. ft.) - super built up an on the first floor, bearing Survey No 168 Hissa No.1 & Survey No.170 & Hissa No.3 situated lying and being a Village Kolshet, Taluka and Distric Thane. 400607. Maharashtra, India.

Sa.Ft. on The Ground Floor, C Wing, Ir

The Building Known as Avenue-A6, Projec Known As Evershine Avenue, Global City

Bearing Survey No.5, 5B, 5D, 5F And 50

Dist. Palghar, 401305, Maharashtra, India

All that piece and parcel of the prop

erty being : Flat No 405 B Wing, Are

Bldg No.2, Owtwal Nagari, Nallasopar

Near Baba Sankul More Village, Viral 401209, Maharashtra, India.

All that piece and parcel of the prop

576 Sq.Ft., on The 3rd Floor, In Th

Gautam Nagar Bldg. No.1 Co-Operativ

Housing Society Ltd. Bearing Old Survey No.6A, New Survey No.367, Hissa No.2(P) Cts No.1368 (P) Situated

Thane, 401101, Maharashtra, India.

All that piece and parcel of the property being: 1) Flat No.6-B-3, admea-

erty being: Flat No.B/307 Adme

Measuring 49.72 sq.mts., Sai Pooja Ap

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer a Branch Office: Shop No.201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Bank Palgha (W) - 401404 / or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana. Place: Mumbai, Date: 05.02.2022 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

The Chembur Nagarik Sahakari Bank Limited

101-103, 1st Floor Rudresh Commercial Complex, Opp. Dr. Ambedkar Garden, Chembur, Mumbai – 400071. Email : - crd@cnsbank.com

SALE OF ASSETS UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 "AS IS WHERE IS BASIS"

Chainpuria Shailendra Jagdish Name of the Borrower: Chainpuria Surindra Jagdish

Description of Secured Assest being Aucti Area of Property	Earnest Money Deposit (Rupees)	Reserve Price		
All that part and parcel of the property consisting of Pent House No.2, Plot No.35 area 956.58 Sq.ft. built up (797.15 sq.ft Carpet) situated at Shiv Parvati Chs., Sector No.17, Koparkhairnae, Navi Mumbai Admeasuring area 956.58 Sq.ft. built up (797.15 sq.ft Carpet)		DD favouring 'Authorised Officer, The Chembur Nagarik Sahakari Bank	Rs. 1,45,00,000/-	
Encumbrances : Not Known to the Bank Date of Property Inspection :- 22.02.2022				

2. Name of the Borrower : M/S. SIDDHAKALA APPARELS							
Description of Secured Assest being Auctioned & Area of Property	Earnest Money Deposit (Rupees)	Reserve Price					
All that part and parcel of the property consisting of Hasti Industrial Premises Co-Op. Hsg. Soc. Ltd., Shop No.117, 1st Floor, Plot No. R-798, Opp. Millennium Business Park, Shil Mhape Rd, Mhape, Navi Mumbai - 400 701. Admeasuring area 2340 sqft. (Built-up)	DD favouring 'Authorised	Rs. 94,00,000/-					

The BID OFFER for subject property should be submitted in separate closed and sealed envelope accompanied with a Rs.50,000/- Bank Demand Draft, towards Earnest Money Deposit (Interest Free) shall reach the undersigned at above mentioned address by 3.00 p.m. on or before 24.02.2022. The BID OFFERS obtained in closed and sealed envelopes will be opened on 25.02.2022 at 11.00 a.m. in the presence of the Bid Offers then present, and if deemed necessary by the undersigned, inters bidding will also take place at the same time. The undersigned reserves right to accept or reject, any or all Bid Offers, without assigning any reasons.

The Bank does not knows other charges on the said securities/properties, including that there are the monthly accumulated outstanding arrears of payment due and payable by our defaulting borrowers to the respective shops as mentioned in above.

For future enquiries and detailed terms and conditions of sale, interested persons may contact the Authorized Officer, The Chembur Nagarik Sahakari Bank Limited, Centralised Recovery Department, Rudresh Commercial Complex, 2nd Floor, Nr. Dr. Ambedkar Garden, Chembur (E) Mumbai - 400 071 either in person or on Tele Phone: (022) - 25273119/9867531440/9004785719, including obtaining of blank BID FORMS (at a cost of Rs. 100/- in cash per Form, in person only, from 07.02.2022 to 23.02.2022, Time 11.00 a.m. to 5 p.m.)

Date of Property Inspection: 22.02.2022

Authorized Officer

The Chembur Nagarik Sahakari Bank Ltd., Terms & Conditions (Combined for 3 Auctions) :-

1. The Properties will be sold on "AS IS WHERE IS BASIS".

- 2. Below Reserve Price Properties will not be sold.
- 3. On Sale of the said Properties the Successful Bidders shall deposit 25% of the total Sale Price immediately to the Authorized Officer and rest of the 75% amount within 15 days from the date
- The Authorized Officer holds the right to change (i.e. Add or Delete) the Terms & Conditions and also to cancel or postpone the Auction without assigning any reason.
- The Auction Bidders have to submit their KYC Documents with the Authorized Officer at the time of Auction.

CAD - 2889

TENDER CALL NOTICE NO. IFCAL/MKTG/1508

Encumbrances : Not Known to the Bank



IDCOL FERRO CHROME & ALLOYS LTD., (A Govt. of Odisha Under Taking) JAJPUR ROAD, JAJPUR, ODISHA PIN - 755020 TENDER CALL NOTICE No. IFCAL:HCFC:MKTG FOR DISPOSAL F.C SLAG (Free From Metal)

Period of downloading of Tender Document: 05.02.2022 to 16.02.2022 Last Date & Time of submission of Tender: 16.02.2022, 1.00 P.M. For details please visit our website: www.idcorissa.com o www.ifcal.nic.in

MANAGING DIRECTOR OIPR No - 04059/11/0059/21-22



E-Tender Notice

Tenders are invited by e-tendering method from eligible bidders for Full Turnkey Contract for Additional Power Transformer 1X5 MVA and other allied works at 33/11KV substations of Satara Circle & Solapur circle under Baramati Zone under Ag Policy-2020 as details below,

Sr no.	Tender No.	Division Total Estimate Cost without GST Rs .in Lakh		EMD in RS
1	CE/BMTZ/ T- 23/ 2021-22	Barshi	350.22	0.5% Estimated Cost
2	CE/BMTZ/ T- 24/ 2021-22	Karad	312.90	0.5% Estimated Cost

For details please visit our website

http://works.mahadiscom.in/eTender, Contact person:Shri. M.B. Shendge, Executive Engineer (Admn.) Mobile No.-7875768003,

email:cebaramati@gmail.com (No. PR No.- 253/2021-22)

Chief Engineer (BMTZ)

JHARKHAND STATE ELECTRICITY EMPLOYEES MASTER TRUST Engineering Building, HEC, Dhurwa, Ranchi-834004

Email- adm.jseemt@gmail.com Abridged Notice

Expression of Interest (EOI) for Engagement of Financial & Investment Advisor for investment of Funds

EOI No. - EOI/03/Investment & Financial Advisor/2021-22

Jharkhand State Electricity Employees Master Trust (hereinafter JSEEMT) has been constituted to ensure that the interest of the Members, as regards payment of Terminal Benefits, is protected. JSEEMT having its office at Engineering Building, HEC, Dhurwa, Ranchi-4 manages the funds provided by GOJ and Contribution from cos. The object of the Trust is to make arrangement for payment of terminal benefits to the members of the Trust.

JSEEMT intends to Engage Financial & Investment Advisor for providing impartial advisory and allied services on the matter of Investment of Funds of Trust pertaining to Terminal Benefits comprising of Pension Fund, Gratuity Fund, Leave Encashment, GPF, GSS etc as per applicable statutes/rules.

Applications are invited from eligible agencies fulfilling the qualifications as specified in our EOI document. Firms fulfilling eligibility criteria mentioned in the tender documents only shall apply. The EOI Document and other detailed terms & conditions are available at https://jbvnl.co.in (for reference and submission of EOI) and can be downloaded for submission in accordance with terms and conditions set forth therein.

स्वहित एवं राष्ट्रहित में ऊर्जा बचावें। कृपया अपनी शिकायतों को टॉल फी नं० 1800 345 6570 पर दर्ज करायें।

को टॉल फी नं० 1800 345 8570 पर दर्ज करायें।

PR.NO.263297 Jharkhand Urja Vikas Nigam Ltd(21-22):D Jharkhand State Electricity Employees Master Trust



Corporate Identification Number: L15410MH1991PLC135359

Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East), Mumbai- 400079, Maharashtra, India Website: www.godrejagrovet.com, Tel no. :+91-22-2519 4416, Fax no. :+91-22-2519 5124, Email id: gavlinvestors@godrejagrovet.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS

ENDED DECEMBER 31, 2021

							(₹ in Crore)
Sr. No.	Particulars	3 months ended December 31, 2021 (Unaudited)	Preceding 3 months ended September 30, 2021 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year December 31, 2020 (Unaudited)	Year to date figures for current period ended December 31, 2021 (Unaudited)	Year to date figures for previous period ended December 31, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	2,078.49	2,154.07	1,526.15	6,225.34	4,804.23	6,266.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	97.18	149.75	90.11	384.42	374.53	453.10
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	79.90	149.75	90.11	367.14	374.53	453.10
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items)	62.39	112.20	68.09	279.34	284.19	347.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax & minority interest) and Other Comprehensive Income (after Tax and minority interest)]	64.44	108.85	61.44	279.73	257.95	316.97
6	Equity Share Capital (Face Value of ₹10/- per share)	192.11	192.11	192.07	192.11	192.07	192.07
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						1,859.03
8	Earnings per equity share (Face Value of ₹10/- per share) (for continuing operation) (non-annualised) :						
	1. Basic:	3.39	5.69	3.21	14.59	13.39	16.34
	2. Diluted:	3.38	5.69	3.21	14.59	13.39	16.33

Sr. No.	Particulars	3 months ended December 31, 2021	Preceding 3 months ended September 30, 2021	Corresponding 3 months ended in the previous year December 31, 2020	figures for current period ended December 31, 2021	figures for previous period ended December 31, 2020	Year ended March 31, 2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,544.10	1,689.85	1,077.20	4,782.29	3,449.21	4,413.04
2	Profit Before Tax	103.85	132.55	89.31	364.65	309.33	352.56
3	Profit After Tax	84.74	99.53	76.21	279.68	245.45	279.00
4	Total Comprehensive Income (after Tax)	84.14	99.38	75.86	279.76	245.50	281.71

- The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Nine Months ended December 31, 2021 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 and 52 (4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Nine Months ended December 31, 2021 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.godrejagrovet.com)
- The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 4, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid Results and they have Other Income in the Standalone Financial Results includes income of Rs. 30.83 Crore for the Quarter and Nine Months ended December 31, 2021
- and income of Rs. 59.46 Crore for the Nine Months ended December 31, 2020 & for the Year ended March 31, 2021 both being from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Financial Results. In respect of Covid-19 pandemic, the management has considered internal and external sources of information including economic forecasts an
- industry reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various elements of its financial results. The management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of inventories, trade receivables, loans and advances, goodwill intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of these financial results. The Company has issued and allotted 13,644, 10,118 and 16,906 equity shares of Rs.10/- each on May 7, 2021, June 1, 2021 and July 15, 2021
- espectively, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Employees Stock Grant Scheme, 2018 The Company has acquired stake of 25.1% in Godrej Maxximilk Private Limited (GMPL) from the existing shareholders during the Nine months
- ended December 31, 2021. Consequently, GMPL has become a wholly owned subsidiary of Godrej Agrovet Limited (GAVL). Exceptional Item for the Quarter and Nine Months ended December 31, 2021 pertains to non-recurring expense of Rs.17.28 Crore recognised by
- one of our Subsidiary Companies, viz., Creamline Dairy Products Limited, on account of GST liability arising out of classification issue of flavourer

Place · Mumbai Date: February 04, 2022

B. S. Yadav Managing Director (DIN: 00294803)

Mangalam Drugs & Organics Limited

Regd. Office: 3rd Floor, Rupam Building, 239, P. D' Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001.



(₹ in Lacs)

Phone: 91-22-22616200/6300/8787 • Fax: 91-22-22619090 • CIN: L24230MH1972PLC116413

(A) EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Particulare	Quarter Ended	Nine Months Ended	Corresponding Quarter ended	Year Ended
Particulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	10187.84	33020.24	8995.51	38486.12
Net Profit / (Loss) for the period (before Tax	005.05	2275 40	040.00	2054.04
Exceptional and/or Extraordinary items)	895.35	2275.49	918.93	3951.91
Net Profit / (Loss) for the period before Tax	905.35	2275 40	040.00	2054.04
(after Exceptional and/or Extraordinary items)	895.35	2275.49	918.93	3951.91
Net Profit / (Loss) for the period after tax	402.22	1206.60	642.42	2797.09
(after Exceptional and/or Extraordinary items	402.22	1296.60	643.42	2/9/.09
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit / (Loss) for the period	403.77	1302.26	610.00	2702.31
(after tax) and other Comprehensive Income (after tax)]				
Equity Share Capital				1582.82
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown				44.40E 70
in the Balance Sheet				11495.78
Earnings Per Share (for continuing & discontinued				
operations) of ₹ 10/- each)				
a) Basic	2.54	8.19	4.07	17.67
b) Diluted	2.54	8.19	4.07	17.67

Notes:1) The Government of India has implemented Goods & Service Tax (GST) from 1st July, 2017 subsuming excise duty, service tax and various other indirect taxes. As per Ind-AS, the revenue for the quarter & nine months ended 31st December 2021 is reported net of GST.

2) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter & nine months ended 31st December 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Standalone Financial Results for the Quarter & nine months ended 31st December, 2021 is available on the Stock Exchange websites & the Company's website. (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com).

> For & on Behalf of the Board Mangalam Drugs & Organics Limited

GOVARDHAN M. DHOOT CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 01240086

Place: Mumbai Date: 4th February, 2022

(Rs. in takhs except EPS)



Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune-05

Recruitment Notification

Bank of Maharashtra, one of the Leading Listed Public Sector Banks having Head Office in Pune with more than 2000 PAN India Branch Network invites online applications from the eligible candidates for the following posts.

	Name of the Post	Scale	No. of Posts
01	Generalist Officer	II	400
02	Generalist Officer	III	100
Det	ails are available	on Bank	's Website

https://www.bankofmaharashtra.in. Online applications shall be opened from 05/02/2022 to 22/02/2022.

General Manager, Place: Pune HRM Date: 05/02/2022

NIYOGIN FINTECH LIMITED

CIN: L65910TN1988PLC131102

Registered Office: MIG 944, Ground Floor, TNHB Colony, 1st Main Road, Velachery, Chennai, Tamil Nadu- 600042 Corporate Office: 311 & 312, 3rd Floor, Neelkanth Corporate IT Park, Kirol Road.

Vidyavihar (W), Mumbai - 400086

Tel No: +91 22 62514646 | Website: www.niyogin.com | E-mail id: info@niyogin.in **NOTICE TO MEMBERS**

Members are hereby informed that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (Act), read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (Rules), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') (including any statutory modifications(s) or reenactment(s) thereof for the time being in force), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA") vide General Circular No.14/ 2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 (the "MCA Circulars") and any other applicable laws and regulations, approval of the members of the Company is sought through Postal Ballot voting

1. Appointment of Dr. Ashby Monk (DIN: 09441825) as an Independent Director of the Company;

(only through remote e-voting) by passing special resolution for

businesses as set out in the Postal Ballot Notice dated February 02,

2022 together with Explanatory Statement relating thereto:

Special Resolutions:

2. Appointment of Mr. Tashwinder Singh (DIN: 06572282) as a Managing Director on the Board of Directors designated as Chief Executive Officer of the Company:

3. To consider and approve Additional Investment of INR 100,00,00,000 (Indian Rupees One Hundred Crores Only) Into Iserveu Technology Private Limited ("Iserveu")

The Company is pleased to offer its Members the facility to cast their vote by electronic means through e-voting facility provided by National Securities Depository Limited (NSDL) in compliance with Sections 108 and 110 of the Act read with Rules framed thereunder and Regulation 44 of the Listing Regulations.

In compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Thursday, February 03, 2022 by electronic mode to the Members of the Company holding shares as on Friday, January 28, 2022 ("Cut-off date") and whose email address(es) are registered with the Company/Depository(ies)/Depository Participants/Registrar and Transfer Agent - Link Intime India Private Limited.Members who have not registered their e-mail addresses with the Company can now register the same by sending an e-mail to the RTA on rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in demat form are requested to register their e-mail addresses with their Depository Participant(s) only. Postal Ballot Notice together with the Explanatory Statement and

instruction for e-voting is available on the website of the Company www.niyogin.com, BSE Limited ("BSE"): www.bseindia.comand on the website of NSDL: www.evoting.nsdl.com. In accordance with the MCA Circulars, hard copy of the Postal Ballot Notice alongwith postal ballot forms and pre-paid business reply envelope has not been sent to the Members and the communication of the assent

or dissent of the Members will only take place through remote e-voting The E-Voting period commences on Friday, February 04, 2022 (9.00 A.M. IST) and ends on Saturday, March 05, 2022 (5.00 P.M.IST). During this period, members of the Company, holding shares either in physical

form or demat form, as on Friday, January 28, 2022("Cut-Off date") may cast their vote electronically. The E-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on the resolutions is exercised and confirmed by the Member, he or she shall not be allowed to modify it subsequently. Any recipient of the Postal Ballot Notice who was not a Member of the Company as on the Cut-Off date should treat the Postal Ballot Notice for information purpose only. The voting rights of Members shall be in proportion to their share of the

paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date. The Board of Directors has appointed Mr. Mitesh Shah, of Mitesh J. Shah & Associates, Company Secretaries (FCS 10070 & CP No: 12891), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. The result of the voting conducted through Postal Ballot (through remote e-voting process) will be announced on or before March 07, 2022. The said results along with the Scrutinizers' Report will be available on the website of the Company www.niyogin.com and will also be intimated to BSE Limited www.bseindia.com where the equity shares of the Company are listed in accordance with the provisions of the Listing Regulations. The Company will also display the results of the postal ballot at its registered office.

The last date specified by the Company for E-Voting shall be the date on which the Resolutions shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority. For any queries/grievances relating to voting by Electronic means,

members are requested to refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Sagar S Gudhate at evoting@nsdl.co.in Date: February 03, 2022 For Niyogin Fintech Limited

Neha Agarwal

Company Secretary & Compliance Officer ACS 41425

SINTEX INDUSTRIES LIMITED (₹ In Crores, except per share data)

Sr. No. Nine Months Corresponding Particulars Quarter Quarter ended ended ended 31/12/2021 31/12/2021 31/12/2020

(A)	Extract Of Consolidated Financial Results	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total income from operations (Net)	977.63	2098.46	538.05
2.	Net Profit/Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(102.53)	(454.61)	(215.27)
3.	Net Profit/Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(102.53)	(454.61)	(215.27)
4.	Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(103.25)	(454.52)	(214.99)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(103.25)	(454.52)	(214.99)
6.	Equity Share Capital	59.92	59.92	59.41
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	111.03	111.03	111.03
8.	Earnings Per Share (of Re, 1/- each) 1. Basic: 2. Diluted:	(1.72) (1.72)	(7.59) (7.59)	(3.62)
(B)	Key numbers of Standalone Financial Results			
a.	Total income from operations (Net)	990.74	2127.95	558.40
b.	Net Profit/(Loss) Before Tax	(96.25)	(441.87)	(212.09)
C.	Net Profit/(Loss) After Tax	(96.26)	(441.87)	(212.09)

Notes: 1. The Standalone and Consolidated Unaudited Financial Results were reviewed and approved by the Interim Resolution Professional on

2. Previous period's figures have been regrouped/rearranged wherever necessary.

Date: February 4, 2022

Place : Ahmedabad

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The detailed Unaudited Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the Company's website at www.sintex.in.

4. A Company under the Corporate Insolvency Resolution Process by Honourable National Company Law Tribunal, Ahmedabad Bench vide order dated 06.04.2021

5. # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.

> For SINTEX INDUSTRIES LIMITED PINAKIN SHAH (Interim Resolution Professional)

goone agrovet

GODREJ AGROVET LIMITED

Corporate Identification Number: L15410MH1991PLC135359

Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East), Mumbai- 400079, Maharashtra, India Website: www.godrejagrovet.com, Tel no. :+91-22-2519 4416, Fax no. :+91-22-2519 5124, Email id: gavlinvestors@godrejagrovet.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

(₹ in Crore)

Sr. No.	Particulars	3 months ended December 31, 2021 (Unaudited)	Preceding 3 months ended September 30, 2021 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year December 31, 2020 (Unaudited)	Year to date figures for current period ended December 31, 2021 (Unaudited)	Year to date figures for previous period ended December 31, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
6	Total Income from Operations	2.078.49	2.154.07	1,526.15	6,225.34	4,804.23	6,266.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	97.18	149.75	90.11	384.42	374.53	453.10
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	79.90	149.75	90.11	367.14	374.53	453.10
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items)	62.39	112.20	68.09	279.34	284.19	347.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax & minority interest) and Other Comprehensive Income (after Tax and minority interest)]	64.44	108.85	61.44	279.73	257.95	316.97
6	Equity Share Capital (Face Value of ₹10/- per share)	192.11	192.11	192.07	192.11	192.07	192.07
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						1,859.03
8	Earnings per equity share (Face Value of ₹10/- per share) (for continuing operation) (non-annualised) :			(3)	6 0		
	1. Basic:	3.39	5.69	3.21	14.59	13.39	16.34
	2. Diluted:	3.38	5.69	3.21	14.59	13.39	16.33

KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS (₹ in Crore)

Sr. No.		3 months ended December 31, 2021 (Unaudited)	Preceding 3 months ended September 30, 2021 (Unaudited)	previous year December 31, 2020	Year to date figures for current period ended December 31, 2021 (Unaudited)	Year to date figures for previous period ended December 31, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	1,544.10	1,689.85	1,077.20	4,782.29	3,449.21	4,413.04
2	Profit Before Tax	103.85	132.55		364.65	309.33	352.56
3	Profit After Tax	84.74	99.53	76.21	279.68	245.45	279.00
4	Total Comprehensive Income (after Tax)	84.14	99.38	75.86	279.76	245.50	281.71

The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Nine Months ended December 31, 2021 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 and 52 (4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Nine Months ended December 31, 2021 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 4, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid Results and they have expressed an unmodified review opinion Other Income in the Standalone Financial Results includes income of Rs. 30.83 Crore for the Quarter and Nine Months ended December 31, 2021

and income of Rs. 59.46 Crore for the Nine Months ended December 31, 2020 & for the Year ended March 31, 2021 both being dividend received from a joint venture. This does not have any impact on the Consolidated Financial Results In respect of Covid-19 pandemic, the management has considered internal and external sources of information including economic forecasts and

industry reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various elements of its financial results. The management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of inventories, trade receivables, loans and advances, goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on the

The Company has issued and allotted 13,644, 10,118 and 16,906 equity shares of Rs.10'- each on May 7, 2021, June 1, 2021 and July 15, 2021 respectively, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Employees Stock Grant Scheme, 2018. The Company has acquired stake of 25.1% in Godrej Maximilk Private Limited (GMPL) from the existing shareholders during the Nine months

ended December 31, 2021. Consequently, GMPL has become a wholly owned subsidiary of Godrej Agrovet Limited (GAVL). Exceptional Item for the Quarter and Nine Months ended December 31, 2021 pertains to non-recurring expense of Rs.17.28 Crore recognised by

one of our Subsidiary Companies, viz., Creamline Dairy Products Limited, on account of GST liability arising out of classification issue of flavoured milk, being faced by the dairy sector.

B. S. Yadav

Date: February 04, 2022

Place: Mumbai

AMINES & PLASTICIZERS LIMITED

Reg. Office Add: Poal Enclave, C/o. Pranati Builders Pvt. Ltd., Principal J.S.Road, Chenikuthi, Guwahati - 781 003 Corp. Office Add: 'D' Building, 6th Floor, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 CIN: L24229AS1973PLC001446 [lemail: legal@amines.com] website: https://www.amines.com[] Tel. 022 62211000[] Fax: 022 24938162 Extract of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021

ELACTED 100572		Stand	alone		Consolidated			
PARTICULARS	Quarter ended 31-Dec-21 Unaudited	Quarter ended 31-Dec-20 Unaudited	Nine Months ended 31-Dec-21 Unaudited	Year ended 31-Mar-21 Audited	Quarter ended 31-Dec-21 Unaudited	Quarter ended 31-Dec-20 Unaudited	Nine Months ended 31-Dec-21 Unaudited	Year ended 31-Mar-21 Audited
Total Income from operations Net Profit for the period (before Tax,	14,386.02	11,272.05	41,435.91	44,676.12	14,391.59	11,272.05	41,452.52	44,676.12
Exceptional and /or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after	511.58	1,074.21	2,475.19	4,405.65	508.66	1,071.65	2,477.21	4,394.44
Exceptional and /or Extraordinary items) Net Profit for the period after tax (after	511.58	1,074.21	2,475.19	4,405.65	508.66	1,071.65	2,477.21	4,394.44
Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive	363.33	784.63	1,827.44	3,270.59	360.41	782.07	1,829.46	3,259.38
Income (after tax)]	360.73	778.44	1,819.64	3,280.16	353.62	778.37	1,820.13	3,267.67
Equity Share Capital (Paid-up) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40
the previous year Earnings Per Share (Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -				13,027.16			-	12,975.34
a)Basic	0.66	1.43	3.32	5.94	0.66	1.42	3.33	5.92
b)Diluted	0.66	1.43	3.32	5.94	0.66	1.42	3.33	5.92

The above is the extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 4th February, 2022.

The full format of above extract of the Unaudited Financial Results, together with the Limited Review of the Statutory Auditors are being filed separately with the Stock Exchange. These documents are being made available on Company's website: www.amines.com and also on Stock exchange website : www.bseindia.com.

For Amines & Plasticizers Limited

By Order of the Board

(Rs. in lacs)

Hemant Kumar Ruia Chairman & Managing Director DIN: 00029410

XPRO INDIA LIMITED

Place : Mumbai

Date: February 04, 2022

CIN: L25209WB1997PLC085972 Registered Office: Barjora - Mejia Road, P.O. Ghutgoria, Tehsil: Barjora, Distt.: Bankura, West Bengal 722 202 Tel.:+91-97753 01701; e-mail: cosec@xproindia.com, Website: www.xproindia.com

Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2021

	Particulars	C	luarter Ended	5 2	Nine Monti	Year Ended	
SI. No.		December 31 2021	September 30 2021	December 31 2020	December 31 2021	December 31 2020	March 31 2021 Audited
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total income from operations	11124.95	12654.74	10195.75	32891.74	22585.83	37335.36
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	1061.69	1084.01	613.73	2747.63	114.48	1348.01
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	1161.69	1084.01	613.73	2747.63	114.48	1348.01
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1161.69	1084.01	613.73	2747.63	(129.10)	835.36
5	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1151.80	1074.12	608.65	2717.96	(144.34)	795.81
6	Equity share capital	1181.35	1181.35	1181.35	1181.35	1181.35	1181.35
7	Other equity						7807.60
8	Earnings per share (of Rs.10 each) (Not annualised) Basic & Diluted (Rs)	9.83	9.18	5.20	23.26	(1.09)	7.07

Key information on Unaudited Standalone Financial Results:

	Particulars	0	Quarter Ended		Nine Mont	Year Ended	
SI. No.		December 31 2021	September 30 2021	December 31 2020	December 31 2021	December 31 2020	March 31 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	11124.95	12654.74	10195.75	32891.74	22585.83	37335.36
2	Profit/(Loss) before tax	1161.67	1084.08	613.88	2747.74	65.19	1303.65
3	Profit/(Loss) after tax	1161.67	1084.08	613.88	2747.74	(178.39)	791.00
4	Total comprehensive income	1151.78	1074.19	608.80	2718.07	(193.63)	751.45

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly Financial Results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on the Company's website at www.xproindia.com.

New Delhi February 4, 2022 For and on behalf of the Board

Managing Director & Chief Executive Officer

BIRLA CORPORATION LIMITED

CIN-L01132WB1919PLC003334

Regd. Office: 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata-700 001 (An MP Birla Group Company) E-mail: coordinator@birlacorp.com

Website: www.birlacorporation.com Phone: (033) 6616 6745/6729; Fax: (033) 2248 2872/7988

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

THE THREE AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

(₹ in Crores) Consolidated



Place: Mumbai

S CHAND AND COMPANY LIMITED

Registered Office: A-27, 2nd Floor, Mohan Co-operative, Industrial Estate, New Delhi110044, India Email: investors@schandgroup.com; Website: www.schandgroup.com; Phone: +91 11 49731800 Fax: +91 11 49731801 CIN: L22219DL1970PLC005400

Extracts of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2021

S.	Particulars	Standalone							Consolidated		
No.		Quarter ended		Nine mon	Nine months ended Year end		Quarter ended		Nine months ended		Year ended
		Dec 31, 2021	Dec 31, 2021 Dec 31, 2020 D	Dec 31, 2021	Dec 31, 2020	Mar 31, 2021 Audited	Dec 31, 2021 Unaudited	Dec 31, 2020	Dec 31, 2021	Dec 31, 2020 Unaudited	Mar 31, 2021
		Unaudited Un	Unaudited	Unaudited	Unaudited			Unaudited	Unaudited		Audited
3	Total Income from operations	181.38	133.90	621.16	573.74	1,646.59	519.61	367.57	1,485.71	1,529.52	4,453.48
2	Net Profit/(loss) before exceptional items and tax	(173.13)	(132.27)	(305.97)	(330.00)	37.00	(505.51)	(503.33)	(1,228.24)	(1,124.57)	2.21
3	Net Profit/(loss) before tax	(173.13)	(132.27)	(305.97)	(330.00)	32.00	(505.51)	(503.33)	(1,228.24)	(1,124.57)	(0.22)
4	Net Profit/(loss) for the period/year (after tax)	(173.13)	(132.27)	(295.97)	(330.00)	22.24	(447.41)	(464.06)	(1,172.91)	(1,041.64)	(64.93)
5	Total comprehensive income for the period/year (comprising profit/(loss) and other comprehensive income for the period/year)	(173.58)	(129.99)	(293.74)	(321.67)	29.19	(446.49)	(459.82)	(1,170.03)	(1,026.03)	(47.82)
6	Equity Share capital	175.22	174.88	175.22	174.88	174.88	175.22	174.88	175.22	174.88	174.88
7	Other Equity	-	1 1			7,682.65	165			187	8,008.00
8	Earnings/(loss) per share (in ₹)										
	- Basic	(4.94)	(3.78)	(8.45)	(9.44)	0.64	(12.77)	(13.27)	(33.47)	(29.78)	(1.86)
	- Diluted	(4.94)	(3.78)	(8.45)	(9.44)	0.64	(12.77)	(13.27)	(33.47)	(29.78)	(1.86)

Notes:

The Auditors draw attention to note 9 of the Statement which states that, the Company has a non-current investment in DS Digital Private Limited ("DS Digital"), a subsidiary of the Company amounting to INR 247.78 million (net of impairment of INR 55 million), and has loans and trade/ other receivables recoverable from such subsidiary company amounting to INR 132.61 million and INR 47.09 million, respectively, as at 31 December 2021. DS Digital has been incurring operational losses since earlier years as a result of which the net worth of such subsidiary company has been completely eroded. Management, based on their internal assessment, has assessed that the aforesaid recoverable balances are fully recoverable as at 31 December 2021 and hence, no adjustments are required to be made to the accompanying financial results. However, in absence of sufficient and appropriate evidence to support management's assessment as above, the Auditors were unable to comment on the appropriateness of the carrying value of the aforesaid recoverable balances as at 31 December 2021 and the consequential impact thereof on the accompanying standalone financial results for the quarter and period ended 31 December 2021.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of The SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the company's website www.schandgroup.com and on the website of BSE Limited (www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

The unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2021 were reviewed by the Audit Committee at its meeting held on February 04, 2022 and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on February 04, 2022.

S Chand And Company Limited

For and on behalf of the Board of Directors

Dinesh Kumar Jhunjhnuwala Whole-time Director

Nine Three Three **Particulars** Months Months Months Ended Ended Ended 31/12/2021 31/12/2021 31/12/2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 1. Total Income from Operations (Net) 1822.82 1756.95 5226.46 377.57 Net Profit before Tax and exceptional items 67.81 212.23 384.57 212.23 74.81 Net Profit before Tax after exceptional items 4. Net Profit after Tax 60.45 287.51 148.42 Total Comprehensive Income for the period (Comprising) 69.66 191.64 profit for the period after tax and other comprehensive 414.91 income after tax) 6. Paid-Up Equity Share Capital 77.01 77.01 77.01 (Face Value ₹ 10/- Per Share) 3906.65 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in 4585.10 4585.10 the Audited Balance Sheet of previous year (As on 31/03/2021) (As on 31/03/2021) (As on 31/03/2020)

Basic and Diluted Earnings Per Share for the period (₹)

For Godrej Agrovet Limited

Managing Director

(DIN: 00294803)

1. (a) The above results were reviewed by the Audit Committee on 3rd February, 2022 and taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 4th February, 2022. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

7.85

Particulars	Three Months Ended 31/12/2021 (Unaudited)	Nine Months Ended 31/12/2021 (Unaudited)	Three Months Ended 31/12/2020 (Unaudited)
Total Income	1126.59	3373.32	1232.38
Net Profit before Tax and exceptional items	20.66	186.80	132.10
Net Profit before Tax after exceptional items	27.66	193.80	132.10
Net Profit after Tax	26.35	145.91	88.70

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results is available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.birlacorporation.com).

For Birla Corporation Limited

Kolkata

(HARSH V. LODHA) Chairman DIN 00394094

MP Birla Cement: Cement se Ghar tak

Date: February 04, 2022 frinancialaxp.epapr.in

DIN: 00282988

4th February, 2022

रक्कम

883220909/-

सही/-

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद रत्नागिरी

(रु. कोटीमध्ये)

संपलेल्या

कालावधीकरिता

वर्ष ते दिनांक

आकडेवारी

(अलेखापरीक्षित)

४८०४.२३

३७४.५३

३७४.५३

२८४.१९

२५७.९५

१९२.०७

१३.३९

३१.१२.२०२० ३१.०३.२०२१

संपलेले वर्ष

(लेखापरीक्षित)

६२६६.७१

843.80

४५३.१०

380.40

३१६.९७

१९२.०७

१८५९.०३

मरिन ड्राईव्ह खंडणीप्रकरणी 'सीआयडी'कडून आरोपपत्र

दोन नेत्यांच्या मोबाइल संभाषणाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दोन पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा कथित विश्वासू मित्र संजय पुनिमया यांच्याविरोधात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. त्यांनी तक्रारदारांसह दोन राजकीय नेत्यांचे मोबाइल संभाषण व लोकेशनची माहिती काढण्यासाठी सायबर तज्ज्ञाला सांगितल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके, पुनमिया व सुनील जैन यांच्याविरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याशिवाय इतर आरोपींच्या नावाचा उल्लेखही या आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यात एका उपायुक्तासह दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात सीआयडीने आरोपींच्या दूरध्वनी संभाषणाची व्हॉट्सॲप चॅट, आवाजाच्या नमुन्यांचा अहवाल, ५० साक्षीदारांच्या साक्षींचाही समावेश आहे. साक्षींमध्ये कलम

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: महावितरण कंपनीचे बनावट

संकेतस्थळ तयार करून वीज देयक

भरण्यासंदर्भात ग्राहकांना संदेश

पाठवून फसवणूक करणाऱ्या एका

आरोपीला सायबर पोलिसांनी अटक

केली आहे. चरकू खुबलाल मंडल

असे या आरोपीचे नाव असून तो

मूळचा झारखंडच्या देवघरच्या दरबे

गावचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून

पोलिसांनी चार मोबाईल आणि एक

तयार करून ग्राहकांना खोटे संदेश

पाठवृन वीज बिल भरण्यास

सांगितले होते. संदेश खरा समजून

काहींनी वीज बिल भरले होते. मात्र

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस

येताच ग्राहकांनी महावितरणकडे

अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध आहे.

जाहिरात क्र. : ०४

दिनांक : ०५/०२/२०२२

आरोपीने बनावट संकेतस्थळ

सिमकार्ड जप्त केले आहे.

महावितरणचे बनावट सकतस्थळ

वीजग्राहकांची आर्थिक

फसवणूक, एकास अटक

१६४ अंतर्गत महादंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या साक्षीचाही समावेश आहे. त्याशिवाय कागदपत्रे, जप्त साहित्य व पंचनामा आदींची माहितीही या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

या आरोपपत्रात एका सायबर तज्ज्ञाचा जबाबही आहे. या जबाबात त्याने एका पोलीस अधिकाऱ्या (आयपीएस) मार्फत त्याची पुनमियासोबत २०१६ मध्ये ओळख झाल्याचे म्हटले आहे. त्यावेळी पुनमियाने त्याची चर्चगेट येथे राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्याने सायबर प्रकरणांमध्ये पोलिसांना मदत करण्यास सुरुवात केली. त्याची पुढे परमबीर सिंह यांच्याशी ओळख झाली. पुनिमयाने तक्रारदार शरद अग्रवाल व त्याचा चुलत भाऊ शुभम अग्रवाल व रवी व्यास यांचे मोबाइल संभाषण व त्याचे लोकेशन अशी विविध माहिती या सायबर तज्ज्ञाला होते. सांगितले त्याशिवाय २०१९ मध्ये दोन राजकीय नेत्यांच्या मोबाईलची माहितीही काढण्यास सांगण्यात आले होते. त्याशिवाय जुहू येथील तक्रारदार अग्रवाल गुन्हाही यांच्याविरोधातील संशयास्पद असल्याचा उल्लेख

आरोपपत्रात आहे. पुढे हे प्रकरण

गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले

होते. याप्रकरणी मोक्का अंतर्गत

गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची

शहानिशा केल्यानंतर महावितरणने

सायबर पोलिसांत तक्रार केली. २०

जानेवारीला या तक्रारीनंतर सायबर

पोलिसांनी बनावट दस्तावेजाच्या

आधारे फसवणुकीसह माहिती

तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा

कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन

झारखंड येथून चरकू मंडल या २७

वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी

ताब्यात घेतले होते. चौकशीत

त्यानेच हे बनावट संकेतस्थळ तयार

केल्याचे कबुल केले. दोन वर्षांपूर्वी

त्याला अशाच गुन्ह्यांत फरीदाबाद

पोलिसांनी अटक केली होती.

ऑगस्ट २०२१ तो जामिनावर बाहेर

आला होता. त्यानंतर त्याने जानेवारी

२०२२ मध्ये हे बनावट संकेतस्थळ

बनविल्याचे निष्पन्न झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

(पूर्वीचे 'पुणे विद्यापीठ')

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम

शैक्षणिक अर्हता व इतर सर्व तद्नुषंगिक माहिती विद्यापीठाच्या

'वित्त व लेखा अधिकारी' पदाची जाहिरात

१८ नुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील **'वित्त व लेखा अधिकारी**'

पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून **शनिवार, दिनांक ०५/०२/२०२२ ते शक्रवार, दिनांक २५/०२/२०२२** या कालावधीमध्ये विहित नमुन्यात

http://admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर

अडीच हजार डॉक्टर सामूहिक रजेवर

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या वर्तणुकीचा निषेध

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मागील महिनाभरापासून साखळी उपोषण करत असलेले वैद्यकीय शासकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांची भेट घेण्यास गुरुवारी गेले होते. या प्राध्यापकांशी चर्चा न करता सचिवांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापक सामृहिक रजेवर गेले होते. वैद्यकीय राज्यातील १९ महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक गेली अनेक वर्षे रुग्णालयात कार्यरत असून करोना

काळातही अखंड सेवा देत आहेत.

संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे दाद

याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकाऱ्यांची संघटनेने शुक्रवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्यासमोर हा विषय मांडण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख करोनाबाधित असल्यामुळे त्यांची भेट घेणे सध्या शक्य नाही. आता याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.

या प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी करोनाच्या पहिल्या लाटेत दिले होते. परंतु दोन वर्षे झाले तरी यावर कार्यवाही न झाल्यामुळे ५ जानेवारीपासून या प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

आपल्या मागण्या मांडण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय यांना गुरुवारी भेटायला गेले होते. परंतु सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून असंसदीय भाषेचा वापर केला, असा आरोप आहे. त्यांनी करोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करण्याची धमकी दिली, अशीही संघटनेची तक्रार आहे. शासनाने विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून चर्चा करण्यास गेलेल्या संघटनेच्या सदस्यांना सचिवांनी दिलेल्या वागणूकीचा संघटनेने निषेध केला आहे.

या घटनेचा निषेध करत राज्यभरातील सुमारे अडीच हजार प्राध्यापक शुक्रवारी सामूहिक रजेवर गेले होते. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवांवर डॉक्टरांनी बहिष्कार टाकला होता.

अ.क्र.

घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.

बांधकाम विभाग रत्नागिरी,

दिनांक: 0३/0२/२०२२

परिचालनातून एकूण उत्पन्न

(कर, अपवादात्मक बाबी पूर्व)

(अपवादात्मक बाबीपश्चात%)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न

राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)

(अवार्षिकीकृत)

टीपा : -

(कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात)

नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व

समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मुल्य)

गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार

उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)

(खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता)

जि. प. रत्नागिरी

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा घटक) राष्ट्रीयीकृत बँकेचे समन्वयक यंत्रणा म्हणून नियुक्तीकरिता

Request for Proposal बाबतची सूचना

कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत विविध योजनांतर्गत तयार होणाऱ्या सदिनकांचे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन वितरण करण्यात येते. सदर वितरणकार्यात अर्जदारांकडून ऑनलाइन पेमेन्ट स्वीकारण्यासाठी पेमेन्ट गेटवे सुविधा उपलब्ध करून देणे, यशस्वी अर्जदारांचे कागदपत्र स्कॅन करणे, सोडतीमधील अयशस्वी अर्जदारांना ECS द्वारे परतावा करणे इत्यादी आनुषंगिक कामे विविध टप्प्यांवर विहित कालमर्यादेत करावी लागतात. सोडतीपश्चात यशस्वी अर्जदारांची कागदपत्रे जमा करणे, स्कॅन करणे, Post Lottery पोर्टलवर अपलोड करणे, पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत/ प्रलंबित व्याजाचा भरणा करणे व मंडळास आवश्यक अहवाल वेळोवेळी पाठविणे इ. महत्त्वाची कामे बँकेस करावी लागतात. उक्त कार्ये जलद गतीने पूर्ण करण्यासाठी समन्वयक यंत्रणा (Co-ordinating Agency) म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेची नियुक्ती करावयाची आहे. याकरिता राष्ट्रीयीकृत बँकांकडून या सूचनेद्वारे Request for Proposal मागविण्यात येत आहेत. उत्सुक बँकांनी कामकाजाचा सविस्तर तपशील, अटी व शर्ती, प्रस्तावाचे सर्वसाधारण स्वरूप यासंबंधी सविस्तर माहितीसाठी मुख्य लेखा अधिकारी/ कोंकण मंडळ यांचे कार्यालय, खोली क्र. १६८, पोट मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१ येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत संपर्क साधावा.

१. कोऱ्या RFP ची प्रत दि. ०७.०२.२०२२ पासून https://www.mhada.gov.in/en/tenders या संकेतस्थळावर Tender Notice मध्ये pdf Format मध्ये उपलब्ध आहे. सदर RFP Documents ची print घेऊन नमूद सूचनांनुसार कार्यवाही करावी.

२. सीलबंद RFP सोबत अनामत रक्कम रु. १,००,०००/- (रु. एक लक्ष) ''Chief Account Officer KHADB'' या नावाने मुंबई शाखेवर देय असलेल्या राष्ट्रीयीकृत/ शेड्युल्ड बँकेचा डीडी/ पे-ऑर्डर स्वरूपात भरावी.

३. RFP स्वीकृती, RFP उघडण्याचे वेळापत्रक व स्थळ:

तपशील	दिनांक	वेळ	स्थळ
RFP स्वीकृती	०७.०२.२०२२ ते	सकाळी ११.०० ते	मुख्य लेखा अधिकारी/ कोंकण मंडळ
	१८.०२.२०२२	सायं. ०५.००	यांचे कार्यालय, खोली क्र. १६८,
RFP उघडणे	२१.०२.२०२२	दुपारी ०३.००	पोटमजला, गृहनिर्माण भवन, कलानगर,
		वाजता	वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१.

उ. RFP चे मूल्यमापन करून स्वीकृतीबाबतचा निर्णय दि. २१.०२.२०२२ रोजी देण्यात येईल अथवा दि. २२.०२.२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० पर्यंत जाहीर करण्यात येईल.

 यशस्वी बँकेस करारपत्र करतेवेळी सुरक्षा रक्कम रु. ५,००,०००/- (रु. पाच लक्ष) जमा करणे बंधनकारक राहील.

६. एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार मुख्य अधिकारी, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांनी राखून ठेवला आहे.

स्थळः

दिनांक :

स्वाक्षरी/-**मुख्य लेखा अधिकारी** कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

सीपीआरओ/ए/६१

लिलावाची तारीख/वेळ : २५ फेब्रुवारी २०२२

सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वाजण्याच्या दरम्यान

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

'लोकमंगल', १५०१, शिवाजीनगर, पुणे-०५.

(डॉ. प्रफुल्ल पवार)

कुलसचिव

भरती अधिसूचना

सार्वजनिक क्षेत्रातील सूचीबद्ध बँकापैकी अग्रगण्य असलेली बँक ऑफ महाराष्ट्र, ज्याचे पुणे मुख्य कार्यालय असून संपूर्ण भारतामध्ये २००० पेक्षा अधिक शाखांमध्ये कार्यरत आहे. खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवित आहे.

क्र	पदाचे नाव	वेतनश्रेणी	एकूण पद संख्या
9	सामान्य अधिकारी	11	800
2	सामान्य अधिकारी	HI	900

ऑनलाइन अर्ज दि. ०५/०२/२०२२ ते २२/०२/२०२२ पर्यंत उपलब्ध असतील. स्थळ : पुणे, महाप्रबंधक दि : ०५/०२/२०२२ मा.सं.वि.

सार्वजनिक सूचना

ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी

महाराष्ट्र बँकेद्वारा ८ जानेवारी २०२२ रोजी १६७ए, पूनावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दादर पूर्व, मुंबई-४०० ०१४' येथे असलेल्या त्यांच्या मालमत्तेची 'जेथे आहे तेथे, जशी आहे तशी, जे आहे त्या पद्धतीने' विक्री करण्यासाठी ह्या वर्तमानपत्रात आणि इतर कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'बँकेच्या मालकीच्या मालमतेची ई-लिलाव विक्री करण्याच्या' सूचनेकडे सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

वर नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेची खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि/िकंवा संभाव्य निविदाकारांनी याची नोंद घ्यावी की सदर मालमत्तेवर कायदेशीर भाडेकरूंचा अंशात्मक ताबा आहे. त्याचप्रमाणे याची देखील नोंद घ्यावी की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संदर्भ क्रमांक: एसएलपी क्र. २८९९४–९५/२०१३, २८८९०–९१/२०१३, २९००४–०५/२०१३, २८९९८–९९/२०१३, २८९९२–९३/२०१३, २८९९६–९७/२०१३, २९०००–०१/२०१३, २९००२–०३/२०१३ आणि सिविल अपील क्र.(एस) २०१४ चे २४७३–२७५८ पुनरावलोकन याचिका (सी) क्र.(एस) २०१४ ची ३०१३–३०२८ अन्वये दिलेल्या निकालाद्वारे सदर भाडेकरूंची सदर विहवाट (टेनन्सी) मंजुर केली आहे. वर नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेत त्यांच्या संबंधित वास्तूचा ताबा असलेल्या भाडेकरूंच्या कायदेशीर अधिकारांचा स्पष्ट उल्लेख करणे हा ह्या सार्वजनिक सूचनेचा हेतू आहे. सदर मालमत्तेची खरेदी करण्याची कार्यवाही करणाऱ्या व्यक्ती / संस्था, यांना सदर भाडेकरूंच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या संबंधित

दिनांक : ५ फेब्रुवारी २०२२ ठिकाण :

अधिकारांची संपूर्ण माहिती असून त्यानुसार ते सदर कार्यवाही करत आहेत असे समजण्यात येईल.

प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (''एओ'') पुढील कर्ज खाती/ प्रॉस्पेक्ट नं.मध्ये अधिनियमाच्या कलमें १३(२) अंतर्गत निर्गमित केलेल्या सूचनेनुसार आयआयएफएल-एचएफएलच्य देण्यांच्या वसुलीकरिता ''जसे आहे जेथे आहे तत्त्वावर आणि जसे आहे जे आहे तत्त्वावर'' त्या विकण्याच्या अधिकारासह पुढील मालमत्तांचा ताबा घेतला होता. वेबसाइट www.bankeauctions.com मध्ये दिलेल्या ई-लिलाव व्यासपीठामार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारा ही विक्री केली जाईल.

कर्जदार/ सह-कर्जदार/ डिमाण्ड नोटीसची लाक्षणिक ताबा स्थावर मालमत्तेचे/प्रतिभूत मत्तेचे वर्णन

स्थावर मालमत्तेचे/प्रतिभत मत्तेचे वर्णन पुढीलप्रमाणे असलेल्या मालमत्तेचे सर्व अविभाज्य भागः गाव कोपर, तालुक ०५ डिसेंबर २०१९ १४ सप्टेंबर २०१९ भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथे स्थित भूमापन आणि हिस्सा क्र. ५६, ५८/१, १. श्री. अतुल ज्ञानदेव अटोळे रु. २०,८९,८८९/- (रुपये ५९/२, ६०/१, ६१/२ धारण करणाऱ्या भूखंडावर/ जिमनीवर उभारलेल्या २. श्री. अतुल ज्ञानदेव अटोळे नुसार एकूण अदत्त रक्कम वीस लाख एकोणनव्वद हजार 'विश्वनाथ रिजेन्सी''तील बिल्डिंग नं. ३/ए मधील तळमजल्यावरील ५८० ३. श्रीमती पुष्पा ज्ञानदेव अटोळे रु. २६,४१,०८०/-आठशे एकोणनव्वद फक्त) चौ.फूट बिल्ट-अप क्षेत्रफळाची सदिनका क्र. जी-०४. ४. हेक्टॅकोअर कॉम्प्यटर्स (रुपये सव्वीस लाख राखीव किंमत (रु.) इसारा रक्कम ठेव (इरठे) (प्रॉस्पेक्ट नं. ७७९७५७) बोलीवृद्धी रक्कम एकेचाळीस हजार ऐंशी **रु. १६,४७,०००/-** (रुपये सोळा **रु. १,६४,७००/-** (रुपये एक लाख **रु. २५,०००/-** (रुपये लाख सत्तेचाळीस हजार फक्त) वौसष्ट हजार सातशे फक्त) पंचवीस हजार फक्त)

ई-लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना (परिशिष्ट-IV ए) (नियम ८(६))

नं. १६*V,* फ्लॉट नं. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४०० ६०४ येथे असलेल्या आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिया इन्फोलाइन

हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ज्ञात) (आयआयएफएल एचएफएल) यांच्याकडे गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेची दी **सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ**

फायनान्हिायल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (इथून पुढे ''अधिनियम'') अंतर्गत विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल यांच्या

प्रदानाचा प्रकार: सर्व प्रदाने गुरुग्राम येथे देय ''आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड'' यांच्या नावावरील दर्शनी धनाकर्षद्वारा किंवा आरटीजीएस/ एनईएफटीद्वारा द्यावीत. खात्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत: ए) <mark>खात्याचे नाव: आयआयएफएल होम फायनान्स लि.,</mark> बी) **बँकेचे नाव: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि.,** सी) खाते क्र.: ५३१०५०६६२९४, डी) आयएफएससी कोड: एससीबीएल००३६०२५ किंवा पेमेन्ट लिंक: https://quickpay.iiflfinance.com मार्फत अटी आणि शर्ती:

अटी आणि शर्ती:
१. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी पुरेसे आगाऊ https://www.bankeauctions.com मध्ये सेवा पुरवठाकारांकडे त्यांचे तपशील नोंदिवणे आवश्यक आहे आणि लॉगइन अकाऊन्ट, लॉगइन आयडी व पासवर्ड तयार करावयाचा आहे. इच्छुक बोलीदारांनी इरठेप्रीत्यर्थ प्रदानाचे तपशील, केवायसी व पॅन कार्ड यांची प्रत यांसोबत त्यांचे ''निविदा प्रपत्र'' उपरोक्षेखित शाखा कार्यालयात सादर करावे लागेल/ पाठवावे लागेल.

२. बोलीदारांनी ''बोली वृद्धी रक्कम'' स्तंभांतर्गत नमूद केलेल्या रकमेच्या पटीत त्यांचा प्रस्ताव वाढवावा. लिलाव समाप्तीच्या वेळेच्या अखेरच्या ५ मिनिटांत बोली सादर करण्यात आल्यास समाप्तीची वेळ आपोआप ५ मिनिटे पुढे ढकलली जाईल.
३. एओद्वारा बोली किंमत स्वीकारण्यात आल्यानंतर २४ तासांत यशस्वी बोलीदाराने बोली मूल्याची २५% रक्कम (इरठे समायोजित करून) जमा करावी आणि बोली मूल्याची उर्वरित ७५% रक्कम प्रतिभूत धनकोने विक्रीस पुष्टी देण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करावी. सर्व जमा आणि प्रदाने ही प्रदानाच्या विहित प्रकारात असावीत.

४. उपकर, लागू मुद्रांक शुल्क, शुल्क आणि अन्य कोणतीही वैधानिक देणी किंवा पालिका कर, वीज आकार यांसारखी अन्य देणी, जमीन व अन्य सर्व आनुषंगिक मूल्ये, मालमत्तेसंबंधी सर्व कर आणि दर खर्च यांसह आकार खरेदीदाराने सोसावयाचे आहेत. ५. ई-लिलाव विक्री कार्यवाहीत सहभागी होण्यासाठी आपल्या बोल्या सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या सविस्तर अटी व शर्ती आणि लिलाव अर्ज प्रपत्र यासाठी बोलीदारांनी वेबसाइट https://bankeauctions.com व https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction येथे भेट द्यावी.

६. तपशील, साहाय्य पद्धती व ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण यासाठी संभाव्य बोलीदारांनी सेवा पुरवठादाराशी ई-मेल आयडी: support@bankeauctions.com मध्ये सपोर्ट हेल्पलाइन नंबर्स: ७२९१९८११२४/२५/२६ वर आणि कोणत्याही मालमत्तासंबंधित विचारणेसाठी श्री. नितीन गोसाई यांच्याशी ९८९२८८९८८३ वर, ई-मेल आयडी: nitin.gosai1@iifl.com मध्ये संपर्क साधावा.
७. उपरोक्त कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रत्यक्ष ताबा घेतेवेळी प्रतिभूत मत्तेत पडून असलेल्या घरगुती वस्तू त्यांनी ७ दिवसांत घेऊन जाव्यात अन्यथा परिस्थितीनुसार मालमत्तेचे काही नुकसान झाल्यास आयआयएफएल-एचएफएल जबाबदार राहणार नाहीत.

८. कर्जदारांना अशीही सूचना देण्यात येते की, त्यांनी उपरोक्त वस्तू नेल्या नाहीत तर कायद्यानुसार त्या विकण्यात येतील.
९. उपरिविहित कालावधीत यशस्वी बोलीदाराने/ लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केल्यास विक्री रद्द होईल आणि अगोदर प्रदान केलेली रक्कम (इरठेसह) गमवावी लागेल व मालमत्ता पुन्हा विक्रीसाठी मांडली जाईल.
१०. काहीही कारण न देता निविदेच्या/ लिलावाच्या अटी व शर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा/ पुढे ढकलण्याचा अधिकार एओ यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे. निविदेत/ लिलावात कोणताही वाद उद्भवल्यास आयआयएफएल-एचएफएल यांच्या एओंचा निर्णय अंतिम राहील.

सरफेसी ॲक्ट, २००२च्या नियम ९ पोट-नियम (१) नुसार १५ दिवसांची विक्री सूचना कर्जदाराला याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, निविदेच्या/ लिलावाच्या तारखेपूर्वी अद्ययावत केलेले व्याज व साह्यकारी व्यय यांसमवेत उपरोल्लेखितप्रमाणे रकमेचे प्रदान द्यावे, जसे न केल्यास मालमत्तेचा लिलाव/ विक्री करण्यात येईल आणि उर्वरित देणी असल्यास व्याज व खर्चांसह वसूल केली जाईल. स्थळ: ठाणे तारीख: ०५.०२.२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (आयआयएफल-एचएफएल)करिता

२. सौम्यीकृत (रु.) 3.36 4.69 ३.२१ १४.५९ १३.३९ १६.३३ स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये (रु. कोटीमध्ये) संपलेले वर्ष अ. तपशील संपलेल्या संपलेल्या वर्ष गत तिमाही अनुषंगिक तिमाही कालावधीकरिता कालावधीकरिता वर्ष ते दिनांक वर्ष ते दिनांक आकडेवारी आकडेवारी 38.87.7078 30.08.7078 38.87.7070 ३१.१२.२०२१| ३१.१२.२०२०| ३१.०३.२०२१ (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) परिचालनातून एकूण उत्पन्न करपूर्व नफा १०३.८५ ३६४.६५ ३०९.३३ ३५२.५६ १३२.५८ २७९.०० ८४.७४ 99.43 ७६.२ २७९.६८ एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) ८४.१४ ९९.३८ २७९.७६ 284.40 १८१.७१ 194.68

ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ(सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाही करिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com) वरही उपलब्ध आहे.

बी) वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०४.०२.२०२२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे केलेल्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन असतील.

सी) स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अन्य उत्पन्नात दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता रु. ३०.८३ कोटी उत्पन्नाचा तसेच दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली नऊमाही व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता रु. ५९.४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश आहे, दोन्ही संयुक्त उद्यमांकडून प्राप्त लाभांश म्हणून आहेत. एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर याचा कोणताही परिणाम नाही.

डी) कोव्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अंतर्गत व काही बाह्यस्थ स्रोतांचा विचार केला आहे, यामध्ये त्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या विविध घटकांवरील प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आर्थिक भिवतव्य व उद्योग अहवाल यांचा समावेश आहे. संवेदनशील विश्लेषणासिहत व्यवस्थापनाने निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच्या धोरणांचा वापर केला व विद्यमान अंदाजांच्याआधारावर व्यवस्थापनास वस्तुसूची, स्वीकारार्ह व्यापार, सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण वसुलीची अपेक्षा आहे.महामारीच्या कारणास्तव जागतिक आरोग्याच्या प्रभावावरील तत्कालीन प्रभाव हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा असू शकेल.


ई) कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०७.०५.२०२१, दि. ०१.०६.२०२१ व दि. १५.०७.२०२१ रोजी अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप केले.

एफ) कंपनीने दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदरम्यान विद्यमान भागधारकांकडून गोदरेज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेड (जीएमपीएल) मधील २५.१% हिस्सा संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल)ची पर्णतः मालकीची उपकंपनी बनली आहे.

संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल)ची पूर्णत: मालकीची उपकंपनी बनली आहे. जी) दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अपवादात्मक बाबींमध्ये दुग्धव्यवसाय क्षेत्राला भेडसावत असलेल्या फ्लेव्हर्ड मिल्कच्या वर्गीकरण मुद्द्यामुळे उद्भवलेल्या जीएसटी दायित्वाच्या कारणास्तव आमची एक उप कंपनी अर्थात क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याद्वारे केलेल्या रु. १७.२८ कोटी रुपयांच्या अनावर्त खर्चीचा समावेश आहे.

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : ०४ फेब्रूवारी, २०२२ सही / -बी. एस. यादव व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००२९४८०३)





बांधकाम विभाग रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी या विभागाकडील खालील (e-Tendering) ई-

या ई-निविदे सुचनेमधील कामांकरीता महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील

(जिल्हा परिषदेकडील) नोंदणीकृत मक्तेदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत. निविदे संदर्भातील

सविस्तर माहिती उपरोक्त शासनाचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निविदाकारांनी त्यांच्या बोली

ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. ऑनलाईन पध्दतीने भरलेली निविदा कोणतेही कारण न देता मागे

संकेतस्थळावर युजर आयडी व पासवर्ड करीता स्वतः नांव नोंदणी करून घ्यावी. कोणत्याही

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत.

वेबसाइट: www.godrejagrovet.com दूर. + ९१ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२- २५१९ ५१२४,

ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com

दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

गत तिमाही

(अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित)

२१५४.०७

१४९.७५

१४९.७५

११२.२०

306.64

१९२.११

५.६९

अखेरची

अनुषंगिक तिमाही

१५२६.१

90.88

९०.११

६८.०

१९२.०।

३.२१

३१.१२.२०२१ ३०.०९.२०२१ ३१.१२.२०२० ३१.१२.२०२१

विद्यमान

कालावधीकरिता

वर्ष ते दिनांक

आकडेवारी

(अलेखापरीक्षित)

६२२५.३४

३८४.४२

३६७.१४

२७९.३४

२७९.७३

१९२.११

१४.५९

तिमाही

२०७८.४९

९७.१८

69.90

६२.३९

६४.४४

१९२.११

स्पष्टीकरणाकरीता निविदाकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर व दुरध्वनीद्वारे संपर्क साधावा.

सही/-

कार्यकारी अभियंता

बांधकाम विभाग रत्नागिरी

जिल्हा परिषद रत्नागिरी

जा.क्र.रजिप/बांधकाम/अ-८/ई-निविदा/१०११/२१-२२

निविदेत भाग घेणाऱ्या निविदाकारांनी क्लास ॥ डिजीटल सिग्नेचर आणि वर नमुद केलेल्या

निविदा सूचना शासनाचे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

कामाचे नाव

रत्नागिरी जिल्हा परिषद (जिल्हा रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद

इमारतीच्या विस्तारीकरणाचे बांधकाम करणे ता. जि. रत्नागिरी

Government Certificate Professional Course on

Course duration: 2 days Date: 12,13 Feb 2022 Time: 10am To 5.30pm

अनुह फार्मा लिमिटेड

CIN: L24230MH1960PLC011586 नोंदणीकृत कार्यालयः ३-ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग, डॉ. ॲनी बेझंट रोड, बरळी, मुंबई-४०००१८. दूर.:+९१-२२-६६२२७५७५; फॅक्स:+९१-२२-६६२२७६००, ई-मेल:anuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(6.4									
तपशिल	संपलेली तिमाही ३१.१२.२१	संपलेली तिमाही ३०.०९.२१	संपलेली तिमाही ३१.१२.२०	संपलेली नऊमाही ३१.१२.२१	संपलेली नऊमाही ३१.१२.२०	संपलेली बारामाही ३१.०३.२१			
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)			
कार्यचलनातून एकूण महसूल	१३१६६.४३	१०८७४.०४	९८३३.०१	३५७६७.६४	33868.32	४३१९६.०१			
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	८९०.४६	११०३.३१	४६९.९१	२७०५.२०	३६८९.०७	३८५५.१४			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष	08.886	८५९.७४	४१८.०१	२१६३.५७	२७५३.९४	२८४३.६३			
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७५२.३३	८६४.१२	४१५.७७	२१७१.९९	२७४६.०१	२८४३.६३			
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ५/- प्रती भाग)	२५०५.६०	२५०५.६०	२५०५.६०	२५०५.६०	२५०५.६०	२५०५.६०			
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रु.)	-	-	-	-	-	१६५५८.७५			
१. मूळ	१.४९	१.७२	0.63	8.32	4.40	५.६७			
२. सौमिकृत	१.४९	१.७२	0.63	8.32	4.40	५.६७			

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.anuhapharma.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. इतर वित्ताय दशक					(;	ह. लाखात)
तपशिल	संपलेली तिमाही ३१.१२.२१	संपलेली तिमाही ३०.०९.२१	संपलेली तिमाही ३१.१२.२०	संपलेली नऊमाही ३१.१२.२१	संपलेली नऊमाही ३१.१२.२०	संपलेली बारामाही ३१.०३.२१
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
ईबीआयटीडीए	१२४७.३८	१४३८.७८	८९१.९७	३७१४.३३	४९४९.७२	५५१२.१७
ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के	9.8%	१३.२३	9.06	१०.३८	१४.७८	१२.७६
ईबीआयटीडीए (म्युच्युअल फंडमधील मार्केटचे चिन्ह आणि फॉरेक्स नफा/तोटाची तजवीज)	१३५३.६७	१३१८.५२	५७९.५१	३७२१.७८	४८४६.०९	५३७२.४६
तजवीज ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के	१०.२८	१२.१३	५.८९	१०.४१	१४.४७	१२.४४

अनुह फार्मा लिमिटेडकरित

रितेश शाह / विवेक शाह दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२२ (डीआयएन:0२४९६७२९) / (डीआयएन:0२८७८७२४) ठिकाण : मुंबई

PUBLIC NOTICE mt. Aminabanu Babar Anwaruddin

member of the Lucky Apartmen
Building No. 9-B SRA Co-Operative Housing Society Ltd., having, address a CTS No. 102, 102/1 TO 86, Village Pahadi, Iraniwadi, Goregaon (East Mumbai- 400063 and holding Flat No. 704 on 7th Floor in the building of the society, died on 08/09/2020 without making any nomination and leaving behind her Husband Mr. BABAR ANWARUDDIN AMIRUDDIN & one Son Mr. IMRAN BABAR ANWARUDDIN only legal hein for the same the society hereby invite claims or objections from the heir or heir or other claimants/ objector or objectors the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/ her/ their claims bjections for transfer of shares an interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society sha be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner a provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares & interest of the deceased member in the capital/ property of the society shal be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society with the secretary of the society between 11 A.M. to 5 P.M. from the date of

expiry of its period.

For and on behalf of The Lucky Apartment Building No. 9-B SRA Co-Operative Housing Society Ltd. Sd/- Secretary Place: Mumbai

oublication of the notice till the date of

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 99 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नावः Sanghvi Smt. Vimladevi Devichand Chopra Charitable Trust ... बाबत Devichand Kushalraj Chopra ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्रं सॉर्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेतः

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा
- न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये ५,०००/-

(अक्षरी रूपये पाच हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई



कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : L15410MH1991PLC135359

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. वेबसाइट: www.godrejagrovet.com दूर. + ९१ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२- २५१९ ५१२४,

ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेल्या वर्ष	संपलेल्या	संपलेल्या	संपलेले वर्ष
क्र.		तिमाही	गत तिमाही	अखेरची	विद्यमान	गत	
				अनुषंगिक तिमाही	कालावधीकरिता	कालावधीकरिता	
					वर्ष ते दिनांक	वर्ष ते दिनांक	
					आकडेवारी	आकडेवारी	
		३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	२०७८.४९	२१५४.०७	१५२६.१५	६२२५.३४	४८०४.२३	६२६६.७१
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, अपवादात्मक बाबी पूर्व)	९७.१८	१४९.७५	९०.११	३८४.४२	३७४.५३	४५३.१०
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपश्चात≋)	७९.९०	१४९.७५	९०.११	३६७.१४	३७४.५३	४५३.१०
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	६२.३९	११२.२०	६८.०९	२७९.३४	२८४.१९	३४७.५७
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात)						
	नफा / (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व						
	अनियंत्रित व्याजपश्चात) यांचा समावेश)	६४.४४	१०८.८५	६१.४४	२७९.७३	२५७.९५	३१६.९७
ξ.	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.११	१९२.११	१९२.०७	१९२.११	१९२.०७	१९२.०७
७.	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार						
	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)						१८५९.०३
८.	उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)						
	(खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता)						
	(अवार्षिकीकृत)						
	१. मूलभूत (रु.)	3.39	५.६९	३.२१		१३.३९	१६.३४
	२. सौम्यीकृत (रु.)	३.३८	५.६९	३.२१	१४.५९	१३.३९	१६.३३

स्था	थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये (रु. कोटीमध्ये)									
अ.	तपशील	संपलेली	संपलेली	संपलेल्या वर्ष	संपलेल्या	संपलेल्या	संपलेले वर्ष			
क्र.		तिमाही	गत तिमाही	अखेरची	विद्यमान	गत				
				अनुषंगिक तिमाही		कालावधीकरिता				
					वर्ष ते दिनांक आकडेवारी	वर्ष ते दिनांक आकडेवारी				
					आकडवारा					
		३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१			
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)			
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५४४.१०	१६८९.८५	१०७७.२०	४७८२.२९	३४४९.२१	४४१३.०४			
٦.	करपूर्व नफा	१०३.८५	१३२.५५	८९.३१	३६४.६५	३०९.३३	३५२.५६			
₹.	करपश्चात नफा	८४.७४	९९.५३	७६.२१	२७९.६८	२४५.४५	२७९.००			
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	८४.१४	९९.३८	७५.८६	२७९.७६	२४५.५०	२८१.७१			

टीपा : -

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४ फेब्रुवारी, २०२२

- ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ(सचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२० २१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाही करिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com) वरही उपलब्ध आहे.
- बी) वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०४.०२.२०२२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे केलेल्या मर्यादित पुनरावलोकनाच्या
- सी) स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अन्य उत्पन्नात वि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता रु. ३०.८३ कोटी उत्पन्नाचा तसेच दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली नऊमाही व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता रु. ५९.४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा समावेश आहे, दोन्ही संयुक्त उद्यमांकडून प्राप्त लाभांश म्हणून आहेत. एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर याचा कोणताही परिणाम नाही.
- डी) कोव्हिड १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अंतर्गत व काही बाह्यस्थ स्रोतांचा विचार केला आहे, यामध्ये त्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या विविध घटकांवरील प्रभावाचा विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आर्थिक भवितव्य व उद्योग अहवाल यांचा समावेश आहे. संवेदनशील विश्लेषणासहित व्यवस्थापनाने निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच्या धोरणांचा वापर केला व विद्यमान अंदाजांच्याआधारावर व्यवस्थापनास वस्तुसूची, स्वीकारार्ह व्यापार, सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण वसुलीची अपेक्षा आहे.महामारीच्या कारणास्तव जागतिक आरोग्याच्या प्रभावावरील तत्कालीन प्रभाव हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा असू शकेल.
- कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टॉक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०७.०५.२०२१, दि. ०१.०६.२०२१ व दि. १५.०७.२०२१ रोजी अनुक्रमे १३६४४, १०११८ व १६९०६ समभागांचे वाटप केले.
- एफ) कंपनीने दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीदरम्यान विद्यमान भागधारकांकडून गोदरेज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेड (जीएमपीएल) मधील २५.१% हिस्सा संपादित केला आहे. त्यानंतर जीएमपीए ही गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल)ची पूर्णत: मालकीची उपकंपनी बनली आहे.
- जी) दि. ३१.१२.२०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अपवादात्मक बार्बीमध्ये दुग्धव्यवसाय क्षेत्राला भेडसावत असलेल्या फ्लेव्हर्ड मिल्कच्या वर्गीकरण मुक्चामुळे उद्भवलेल्या जीएसटी दायित्वाच्या कारणास्तव आमची एक उप कंपनी अर्थात क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याद्वारे केलेल्या रू. १७.२८ कोटी रुपयांच्या अनावर्त खर्चाचा समावेश आहे.

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरिता सही/-बी. एस. यादव

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००२९४८०३) सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड

(सीआयएन: एल२१५४१एमएच१९७९पीएलसी०२१५४१) नोंदणीकृत कार्यालयः ए५ एमआयडीसी अंबाड इंडस्ट्रियल इस्टेट, मुंबई नाशिक महामार्ग, नाशिक-४२२०१०. दूर.:०१२-६६३६२००, फॅक्स:०१२-२२०२२८९३, ई-मेल:mvashar@sudal.co.in वेबसाइट: www.sudal.co.in

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.११.००वा. इंडियन मर्चंट चेंबर, ४था मजला, चर्चगेट, मुंबई येथे सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. ईजीएम सचना टपाल मतदान फॉर्म प्रतिनिधित्वाचे फॉर्म व उपस्थिती पत्र यांसमवेत दस्तावेजांसमवेत ईजीएम सूचना ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज् रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए)/कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदवलेले नसतील त्यांना कुरीयर/स्पीड पोस्टाने पाठवण्यात आले आहेत व ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज आरटीए/कंपनी/डीपी यांच्याकडे नोंदवलेले असतील त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शुक्रवार, २८ जानेवारी २०२२ रोजी पाठवण्यात आलेले आहेत.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी एलओडीआर) च्या विनियमन ४२ व कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ अंतर्गत पुढे सूचना देण्यात येत आहे की, विशेष सर्वसाधारण सभेत रिमोट ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ निश्चित करण्यात आली आहे. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० वेळोवेळी सुधारित केल्यानुसार तसेच सेबी एलओडीआरच्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या . नेर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेल्या आपल्या सभासदांना ईजीएमच्या सूचनेमध्ये विहित सर्व ठरावांवर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याची मुविधा उपलब्ध करून देत आहे. सदर सूचना सीडीएसएलचे ई–मतदानाचे पोर्टल www.evotingindia.com वरही उपलब्ध आहे.

परोक्ष ई–मतदानाचा कालावधी मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.१०.००वा. सुरू होईल व गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी साथ.५.००वा. संपेल. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे ई–मतदानाचे मोड्युल ई–मतदानाकरित

अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेपश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या व्यावसायिक कामकाजाच्या समाप्तीच्य वेळी सभासदाळचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्ती पराक्षे ई-मतदा किंवा ईजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल. ईजीएमच्या सूचनेच्य पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस भागधारव असल्यास सदर व्यक्ती सूचनेमध्ये विहित प्रकारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकते.

परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेला सभासद ईजीएममध्येही सहभाग घेऊ शकतो, परंतु त्याला सभेमध्ये पुन्हा मत देण्याची परवानगी नसेल/तो पात्र नसेल. ई-मतदानाद्वारे सभासदाने एकदा मत दिल्यानंतर त्याला ते -नंतर बदलता येणार नाही. सभासदाने दोन्हीही प्रकारे मत दिल्यास परोक्ष ई–मतदानाद्वारे दिलेले मत वैध ठरेल व

ईजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून ई-मतदानाची प्रक्रिया सर्व सभासदांना पाठवण्यात आलेली आहे. सभासदांर्न कुपया वार्षिक अहवाल वांचांवा व लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा किंवा सीडीएसएलची वेबसाइ. https://www.evotingindia.com ला भेट द्यावी. सभासद सदर वेबसाइटवरील Download section वर असलेले Frequently Asked Questions (FAQs) व E-voting user manual वाचू शकतील पढील चौकशीसाठी सभासद त्यांच्या प्रश्नांना उत्तरे प्राप्त करण्यासाठी खालील निर्देशित अधिकाऱ्यांशी संपर्व -नाधू शकतीलः

नाव : श्री. राकेश दळवी

पद : व्यवस्थापक

Sudal

पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्यूरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स,

ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पू.), मुंबई-४०००१३. ई-मेल आयडी:helpdesk.evoting@cdslindia.com

. संपर्कक्र.:१८००२२५५३३

सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/-मुकेश अश

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२२ पूर्णवेळ संचालक व सीएफओ डीआयएन : ०६९२९०२४

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक,

नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

श्री दत्तकृपा सहकारी पतपेढी मर्या.

पत्ता: ५१३, श्रीनाथ पांडे चाळ, व्हिलेज रोड, भांडूप (प.), मुंबई - ४०० ०७२.

अनुक्रमांक १ ते १३

अनुव्र	ज्यांक १ ते १३			3	गर्जदार
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाब देणार क्र
۶.	श्री. फिरोज हैदर सय्यद	११.१२.२०२१	५८१७	२,४७,२६७/-	१
٦.	श्री. सज्जाद अब्दुल सत्तार शेख	११.१२.२०२१	५८१७	२,४७,२६७/-	2
₹.	श्री. अल्ताफ दाऊद खान	११.१२.२०२१	५८१७	२,४७,२६७/-	3
٧.	श्री. मोहम्मद ईस्माईल चाँद शेख	११.१२.२०२१	५८१८	२,४०,९६२/-	3
ч.	श्री. रसिद चुन्नी अन्सारी	११.१२.२०२१	५८१९	२,९६,७७५/-	2
ξ.	श्री. अब्दुल रेहमान जिशान बेग	११.१२.२०२१	५८२०	२,३६,२०२/-	१
७.	श्री. अविनाश जयसिंग चव्हाण	११.१२.२०२१	५८२१	२,३९,७४९/-	१
८.	श्री. अब्दुल रहेमान जिशान बेग	११.१२.२०२१	५८२१	२,३९,७४९/-	3
۶.	श्री. अहमद जुबेर मेमन	११.१२.२०२१	५८२२	१,७७,९०३/-	१
१०.	श्री. रफीक ईस्माईल खान	११.१२.२०२१	५८२२	१,७७,९०३/-	2
११.	श्री. अनवर अरजीगुल खान	११.१२.२०२१	५८२२	१,७७,९०३/-	3
१२.	श्री. जलालउद्दीन मो. हनिफ मन्सुरी	११.१२.२०२१	५८२३	३,८४,३०३/-	2
१३.	श्री. अजहर अली मो. हासिम शेख	११.१२.२०२१	५८२३	३,८४,३०३/-	3

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ११.०२.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे

या नोटीशीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळिवण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक ०४.०२.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

> सही/-उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि. ANAND RATHI एक्सप्रेस झोन, ए विंग, १०वा मजला, पश्चिम द्रुतगती मह ऑबेरॉय मॉलच्या एकदम समोर, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **आनंद** राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड (एआरजीएफएल) (प्रतिभूत धनको) कडे तारण असलेले खालील अनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्तेचा **एआरजीएफएल**च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी **वास्तविक ताबा** घेतलेला आहे आणि या मालमत्तेची दिनांक १० जानेवारी, २०२० रोजी एआरजीएफएलला देय एकुण रक्कम रु.७,५२,९२,०२९.५० (रुपये सात कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार एकोणतीस आणि पैसे पन्नास फक्त) तसेच खालील नमुद कर्जदार/जामिनदारांकडून रक्कम मुक्ततेच्या तारखेपर्यंत पुढील करारदराने व्याज इतर खर्च आणि शुल्क वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर २२ फेब्रुवारी २०२२ रोजी ई-लिलावाने विक्री केली जाईल.

कर्जदाराचे नाव: १) राज आर्केडस् ॲण्ड एन्क्लेव्हज प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय कंपनी कायदा १९५६ व २०९३ अंतर्गत स्थापन कंपनी, सीआयएन क[्]य×५२०२केए२००७पीटीसी०×१७८१,

नोंदणीकृत कार्यालय: सी-१०१, १ला मजला, रत्नाकर, एकता भुमी क्लासिक समोर, महावीर नगर, कांदिवर्ल

कमला नेहरू क्रॉस रोड क्र.२, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७

२. श्री. अश्विन मधुसुदन मिस्त्री, निवासी पत्ता: ६०३, स्मृती अपार्ट., एम.जी. क्रॉस रोड क्र.४, कांदिवली (प.) श्री. जयेश व्रजलाल रामी, निवासी पत्ता: ५/५८, सेवाकुंज, कमला नेहरू क्रॉस रोड, फायर ब्रिगेडजवळ

कांदिवली (प.), मृंबई-४०००६७. खाली नमद केलेली मालमत्ता २२ फेब्रुवारी. २०२२ रोजी https://sarfaesi.auctiontiger.net वेबसाईट मार्फत कर्ज खाते क्रमांक एआरजीएफएल/सीएफ/०२५ अंतर्गत दिनांक १० जानेवारी, २०२० रोर्ज एआरजीएफएलला देय एकूण रक्कम **रु.७,५२,९२,०२९.५० (रुपये सात कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजा**र ए**कोणतीस आणि पैसे पन्नास फक्त)** तसेच मक्ततेच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज. इतर शल्क व खर्च या

. कमेच्या वसुलीकरिता ऑनलाईन ई-लिलावामार्फत विक्री केली जाईल. अनुसुची १ राज-शिवगंगा म्हणून प्रकल्प असलेली मालमत्ता, जमीन सीटीएस क्र.६ए(भाग), सर्व्हे क्र.२६३, गाव मालवर्णी

तालुका बोरिवली, पी/एन वॉर्ड, बृ.मुं.म.पा., कांदिवली (पश्चिम), मुंबई, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई व मृंबई उपनगर. एक्टॅर कार्पेर विकीयोग्र थेन आस्थीन एक्ट भ गानका

Э.	मजला	4लट		कापट	विक्रायाग्य क्षत्र	आरक्षात मुल्य
क्र.		क्र.		क्षेत्र	(चौ.फु.)	(₹.)
१	१८वा	१८०७		90८.४७	१५६६	१५,९३५,४००/-
2	१७वा	१७०७		90८.४७	१५६६	१५,९३५,४००/-
	एकूण					=\000,000,7\$
आरक्षित मुल्य			अनुसुची १ मध्ये प्रत्येक युनिटकरिता वरील तक्त्यात नमुद			
इसारा रकम			अनुसुची १ मध्ये नमुद युनिटबाबत आरक्षित मुल्याच्या १०%			
बोली वाढविणे रक्कम			अनुसुची १ मध्ये नमुद प्रत्येक युनिट/फ्लॅटकरिता प्रतिभूत धनकोद्वारे मान्यप्रमाणे रु.५,०००/- किंवा त्यापटीने			
अनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्ता व अधिकार दस्तावेज			अनुसुची १ - १९ फेब्रुवारी, २०२२ (वेळ स.११.०० ते दु.३.००) (संपर्क श्री. संदीप विजय उपाध्याय,			
निरीक्षणाकरिता तारीख व वेळ			द्र.:९७७३८९४७९२)			
			ई-मेलः sandeepupadhyay1@rathi.com/			
			cfsupport@rathi.com)			
केवायसी दस्तावेज/इरठे पुराव्यांसह			२१ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. पुर्वी			
निविदा प्रपत्र सादर करण्याची तारीख						
व वेळ						
ऑनलाईन प्रस्ताव उघडण्याची			२२ फेब्रुवारी, २०२२ रोजी दु.२.०० ते			

२२ फेब्रुवारी, २०२२ रोजी दु.२.०० ते तारीख व वेळ दु.३.०० टीप: इच्छुक बोलिदार/खरेदीदारांनी लिलाव प्रक्रियेबाबत सविस्तर नियम व अटीकरिता आनंद राठी

समुहाच्या www.rathi.com वेबसाईटला भेट द्यावी. सदर प्रकाशन हे वरील कर्जदार/जामिनदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम

८(६) व ९(१) अन्वये विहित १५ दिवसांची सूचना आहे. दिनांक: 0५/0२/२०२१ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि

The state Bank of India (তুল্লি স্থান) স্থান দিন্দ্র ক্রিলি স্বান্দ্র নির্দ্ধিण, १ला मजला, वोल्टास हाऊस– ए, डॉ. आंबेडकर रोड, चिंचपोकळी पुर्व, मुंबई-४०००३३. রু.:२३७०७५१०/१५/१६

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती. ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात

વર્ષ ઝાંહ.						
कर्जदार व हमीदाराचे	तारण मालमत्तेचे	सूचनेची तारीख	थकबाकी			
नाव व पत्ता	वर्णन	एनपीएची तारीख	रक्षम			
कर्जदार:	२०३, महादेव	08.08.7077	दि.३१.१२.२०२१ रोजी देय			
१) श्री. रमेश नारायण पिन्दम	अपार्टमेंट, प्लॉट क्र.	१९.०१.२०१९	रक्कम रु.६,३७,८८०/- (रुपये			
२) श्रीमती सुमालथा आर. पिन्दम	३७६, सेक्टर १९,		सहा लाख सदोतीस हजार आठशे			
खोली क्र.१०२, रघुनाथ अपार्टमेंट, सेक्टर १९, जीईएस	जीईएस, कोपरखैरणे.		ऐंशी फक्त) अधिक त्यावरील			
प्लॉट क्र.३७६, कोपरखैरणे, मुंबई-४००७०१.			व्याज, खर्च व शुल्क इत्यादी.			
जामिनदार:						
३) श्री. हेमचंद्र पी. पाटील, प्लॉट क्र.६६, सेक्टर						
४ए, कोपरखैरणे.						
४) श्री. चंद्रकांत गजानन म्हात्रे, फ्लॅट क्र.३०४, तुलसी						
अपार्टमेंट, प्लॉट क्र.३८६, सेक्टर १९, कोपरखैरणे.						
कर्जदार:	रो हाऊस क्र.३४,	२९.१२.२०२१	दि.२८.१२.२०२१ रोजी देय			
श्री. आरोन अब्राहम	विघ्नहर्ता एन्क्लेव्ह,	२५.०५.२०२१	रक्कम रु.५,११,३४९/- (रुपये			
१) ९०१, रॉकव्ह्य अपार्टमेंटस्, डॉकयार्ड रोड,	सर्व्हे क्र.४६, हिस्सा		पाच लाख अकरा हजार तिनशे			
माझगाव, मुंबई-४०००२६.	क्र.५(१), शिलोचर		एकोणपन्नास फक्त) अधिक			
२) रो हाऊस क्र.३४, विघ्नहर्ता एन्क्लेव्ह, सर्व्हे क्र.४६,	रायचूर, सुखापूर, ता.		त्यावरील व्याज, खर्च व शुल्क			
हिस्सा क्र.५(१), शिलोचर रायचूर, सुखापूर, नवीन पनवेल,	पनवेल, रायगड.		इत्यादी.			
रायगड-४१०२०६.						
सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी						

सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०४.०२.२०२२ स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता



जॉन कॉकरील इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रींड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व),

मुंबई-४०००९३. त्र.:०२२-६६७६२७२७, फॅक्स:०२२-६६७६२७३७-३८, ई-मेल:investors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०३९९२१

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाही	कराता अलखापारक्षात	ावत्ताय ानष्कषा	चा अहवाल
			(रु.लाख)
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	३१ डिसे २०२१ अलेखापरिक्षित	३१ डिसे २०२१ अलेखापरिक्षित	३१ डिसे २०२० अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१३१४९.८८	३२२४३.७२	१०५४९.३५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	५९५.७१	६८९.९५	१३३.२५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५९५.७१	६८९.९५	१३३.२५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	498.38	७०९.४३	१३५.३८
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५६७.२२	७४४.३१	१४१.७०
समभाग भांडवल	১৩.६१४	४९३.७८	४९३.७८
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)			
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ (रु.)	१२.०४	१४.३७	२.७४
सौमिकृत (रु.)	१२.०४	१४.३७	२.७४

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/नऊमाही वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.johncockerillindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जॉन कॉकरील इंडिया लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ फेब्रवारी, २०२२

विवेक भिडे कार्यकारी संचालक डीआयएन:०२६४५१९७

FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF PARSHARTI INVESTMENT LIMITED

Corporate Identification Number: L93000MH1992PLC069958;
Registered Office: 3, National House, 1st Floor, 27, Raghunath Dadaji Street, Fort, Mumbai – 400001, Maharashtra, India; Contact Number: +912222622675/ 22679029: Fax Number: +912249742005: Website: www.parshartiinvestment.com:

Open Offer for the acquisition of up to 8,72,898 (Eight Lakhs Seventy-Two Thousand Eight Hundred and Ninety-Eight) fully paid-up equity shares of face value of ₹10.00/- (Rupees Ten Only) each ('Equity Shares'), representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital of Parsharti Investment Limited ('PARSHINV' or 'Target Company') from the Public Shareholders of the Target Company, at an offer price of ₹7.00/- (Rupees Seven Only) ('Offer Price'), by Patel Ghanshyambhai N ('Acquirer 1') and Patel Pareshbhai Nanjibhai ('Acquirer 2') (Acquire 1 and Acquirer 2 are hereinafter collectively referred to as the 'Acquirers') in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations') ('Offer'),

Email Address: parsharti investment@rediffmail.com /cs.parsharti@rediffmail.com;

This dispatch confirmation advertisement, is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the manager to the Offer ('Manager') on behalf of the Acquirers ('Dispatch Confirmation Advertisement'), and the said should be read in conjunction with the (a) Public Announcement dated Friday, December 17, 2021 ('PA'), (b) Detailed Public Statement dated Monday, December 20, 2021 which was duly published on Tuesday, December 21, 2021 in the newspapers, namely being, Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), and Mumbai Lakshadeep (Marathi) (Mumbai Edition), ('DPS'), (c) Letter of Offer dated Friday, January 28, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement, and SH-4 ('LoF').

The terms used in this Dispatch Confirmation Advertisement have the same meaning assigned to them in the Offer Docum otherwise specified.

1) Completion of Dispatch of the Letter of Offer

The dispatch of the LoF to Public Shareholders as on Identified Date being Thursday, January 27, 2022 for the purpose of this Offer, has been completed on Thursday, February 03, 2022, the summary of which is scheduled as under

Sr. No.		Mode of Dispatch	No. of Public Shareholders	Date of Completion of Dispatch	
1.	Letter of Offer and Form of Acceptance	Email	977	Monday, January 31, 2022	
2.	Letter of Offer and Form of Acceptance (to Demat Non Email cases and all Physical Cases)	Speed Post	1011	Thursday, February 03, 2022	
3.	Letter of Offer and Form of Acceptance (to Demat Email Bounce cases)	Speed Post	145	Thursday, February 03, 2022	
	Total		2133*		

a) There are 2 physical Public Shareholders to whom Letter of Offer is dispatched through Speed Post as well as through Email. Availability of Letter of Offer

Equity Public Shareholder may access the LoF, on the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, Target Company a www.parshartiinvestment.com Registrar at www.linkintime.co.in, and Manager at www.capitalsguare.in,

In case of non-receipt of the LoF, Equity Shareholders, including those who have acquired Equity Shares after the Identified Date, if they so desire, may download the LoF from the websites indicated above or obtain a copy of the same from the Manager or the Registrar at: MANAGER TO THE OFFER REGISTRAR TO THE OFFER

CAPITALSQUARE Teaming together to create value	LİN
CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED	LINK IN
208, 2 nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India;	C-101, 247 Maharashtra
Contact Details: +91-22-6684 9999/ +91 9874283532;	Contact De
Fax Number: +91-22-6684 9998;	Fax Numbe
Website: www.capitalsquare.in;	Website: w

Email Address: tanmoy.banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare.in;
Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel;
SEBI Registration No: INM000012219; **K**Intime NTIME INDIA PRIVATE LIMITED Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083,

etails: +912249186200; er: +91-22- 4918 6195; www.linkintime.co.in; Email Address: parshartiinvestment.offer@linkintime.co.in; Contact Person: Mr. Sumeet Deshpande; SEBI Registration Number: NR000004058;

Schedule of Activity A schedule of the major activities is set forth below

A scriedule of the major activities is set forth below.					
Schedule of Activities	Day	Date			
Last date by which the committee of the independent directors of the Target Company is required to give its recommendation to the Public Shareholders for this Offer	Tuesday	February 08, 2022			
Last date for upward revision of the Offer Price and / or the Offer Size	Wednesday	February 09, 2022			
Date of publication of opening of Offer public announcement in the newspapers in which the DPS had been published	Wednesday	February 09, 2022			
Date of commencement of Tendering Period	Thursday	February 10, 2022			
Date of closing of Tendering Period	Wednesday	February 23, 2022			
Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refund of Equity Shares to the Public Shareholders	Thursday	March 10, 2022			

4) Other Information

a) The details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the LoF.

b) The Dispatch Completion Advertisement shall also be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, BSE at www.bseindia.com, Target Company at www.parshartiinvestment.com, Registrar at www.linkintime.co.in, and Manager at www.capitalsquare.in

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirerss

Teaming together to create value

CAPITALSQUARE ® CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED 208, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East),

Mumbai - 400093, Maharashtra, India: Contact Number: +91-22-6684 9999/ +91 9874283532;

Website: www.capitalsquare.in: Email Address: tanmoy.banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare.in; Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ Ms. Pankita Patel;

SEBI Registration Number: INM000012219: Validity: Permanent On behalf of Acquirers

Patel Ghanshyambhai N

Date: Friday, 04 February, 2022 Place: Mumbai